

WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Devmilan CHS, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) • 400604, Maharashtra, India Ph.: +91 22 25836592, Fax: +91 22 25836285

February 14, 2022

**The BSE Ltd.** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 522029

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/ 1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Trading Symbol: WINDMACHIN

### <u>INTIMATION</u> [Pursuant to Regulation 30 and Regulation 47(3) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter and nine month ended December 31, 2022. The advertisements were published in Free Press Journal (English) and Navshakti- (Marathi) Newspapers today.


Please take the above disclosure on record.

Thanking you,

Yours faithfully, For WINDSOR MACHINES LIMITED

NIKHILKUMAR VADERA Company Secretary & Compliance Officer Membership No. A49435

Encl.: as above.



traordinary items

Date : February 13, 2023

1				Unauditet	4		Audited
Sr. No	Particulars	G	uarter Ende	ed	Nine Mor	Year Ended	
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
1	Total Income from Operations (Net)			-			-
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(3.82)	(5.01)	(4.02)	(13.20)	(10.03)	(13.21)
3	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after Extraordinary activities)	(4.42)	(5.01)	(4.02)	(13.80)	(10.03)	(13.21)
4	Total Comprehensive Income for the period after tax						
	and Other Comprehensive Income (after tax)	(4.42)	(5.01)	(4.02)	(13.80)	(10.03)	(13.21)
5	Equity share Capital	215.72	215.72	215.72	215.72	215.72	215.72
	(Face value Rs.10 per share)						
6	Reserve excluding revaluation reserves as per						
	Balance sheet of previous accounting year. *						(632.40)
7	Earning per share (EPS) FV of Rs.10/- each						
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.20)	(0.23)	(0.19)	(0.64)	(0.46)	(0.61)
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.20)	(0.23)	(0.19)	(0.64)	(0.46)	(0.61)
* •	on 21 of March 2022						

#### As on 31st March 2022

Note: 1 1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the exten applicable.

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.westernministil.in 3) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors a their respective meeting held on 13 February 2023.

> For and on behalf of the Board of Directors For Western Ministil Limited Sd/

> > P.S. Parikh

Director

Place: Mumbai Date: 13th February, 2023

# DIN: 00106727

CIN-L22219MH1987PLC042083 Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area. Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra) Website: www.orientpressltd.com, press limited Email: share@orientpressltd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>st</sup> DECEMBER, 2022 ( ₹ in Lakhs, except per share data)

		Qu	arter Ende	ed	Nine Mon	ths Ended
Sr.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.202
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudite
1	Total Income from Operations (Net)	4,412.99	3,748.24	4,238.43	12,301.77	11,315.5
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(85.07)	(265.74)	(221.50)	(516.43)	(677.08
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(85.07)	(265.74)	(221.50)	(516.43)	(677.08
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(63.34)	(209.65)	(192.62)	(394.33)	(655.37
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(61.42)	(211.03)	(193.37)	(389.23)	(647.48
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.0
	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) *					
	(a) Basic	(0.63)	(2.10)	(1.93)	(3.94)	(6.5
	(b) Diluted	(0.63)	(2.10)	(1.93)	(3.94)	(6.5

Seema Construction Company and Others, executed before Addl, Consumer Disputes Redressal Forum, M.S.D. in Consumer Case No. 378 of 2011, c) Deed of Conveyance undated, signed by

Íon' Secretary Krishnadas Bhatia/ Chairman Mr. Kamal Poddar and Treasure Mr. Manoj Jajoo. The police complaint for missing documen is lodged with Dahisar Police station on 02-02-2023 bearing Lost Report No.

296/2023 Any person having any information about the said documents or having found the said original documents, please intimate the

undersigned within 14 days from the date of publication of this Notice. Dated this 14th day of February. 2023.

Mr. GANESH V. GUPTA Advocate High Court Mob. 9324481038

Off.: Shop no. 8, Ground floor,

Ellora CHS Ltd., Behind Abhyudaya CO. Op. Bank, Daftary Road,

Malad (East), Mumbai - 400 097

4.	Net Profit / (Loss) for the	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11	
	period after Tax (After Exceptional and/or						
	Extraordinary items)						
5.	Total Comprehensive Income	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11	
	for the period (Comprising						
	Profit/(Loss) for the period						
	(after tax) and other						
	comprehensive income						
6.	(after tax) Equity Share Capital	140.00	140.00	140.00	140.00	140.00	
7.	Reserves (excluding	140.00	140.00	140.00	140.00	140.00	
1.	Revaluation Reserve) as						
	shown in the Audited Balance						
	Sheet of the previous year					(1.72)	
8.	Earning Per Share						
	(of Rs 10/- each)						
	(For Continuing and						
	Discontinued Operations)						
	Basic	(0.11)	2.22	2.17	1.91	1.87	
	Diluted	(0.11)	2.22	2.17	1.91	1.87	

Stock Exchange under regulation 33 of the Stell (Listing Ubigations and Disclosures nequentermony Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 5, 2016. The full format of these financial results are available on the Stock Exchange Website viz www.bseindia.com, and on Company's website www.pantherindustrialproductstrd.com For Panther Industrial Products Limited Sd-Place : Mumba

Date: 13.02.2023 Kaushik C. Sha Place: Mumbai Director (DIN 00009510)

previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations 0.01 1.35 0.58 (b) Diluted 0.01 1.35 0.58 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended Financial Results are available on the website of the Compan (www.jsil.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com).

0.61

438.71

0.00

59.2

438.71

0.00

25.53

438.71

0.00

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period

(after tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation Reserve)

as shown in the Audited Balance Sheet of

(after tax)]

(a) Basic

8

Equity Share Capital

For JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

sd/ Jattashankar Podda

**Managing Director** 

## KEYNOTE **KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L67120MH1993PLC072407

Registered Office : The Ruby, 9th floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028; Tel: 022-6826 6000; Fax: 022-6826 6088; Email: info@keynoteindia.net; Website: www.keynoteindia.net

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>st</sup> DECEMBER, 2022

									,				(INR in Lakhs)	
SI.	Particulars			Stand	lalone			Consolidated						
No.	Faiticulais	Quarter Ended on		on	Nine Months ended on Year Ende			Quarter Ended on			Nine Month	is ended on	Year Ended	
		31/12/2022	30/09/2022	31/12/2021	31/12/2022	31/12/2021	31/03/2022	31/12/2022	30/09/2022	31/12/2021	31/12/2022	31/12/2021	31/03/2022	
			(Unaudited)		(Unau	dited)	(Audited)		(Unaudited)		(Unau	idited)	(Audited)	
1	Total income from operations	324.82	282.49	184.21	625.20	785.14	921.18	602.24	565.81	558.10	1,012.19	2,375.01	3,174.35	
2	Net Profit /(Loss) for the period (before tax and exceptional items )	169.93	135.43	50.33	156.80	367.83	362.54	323.87	299.41	267.78	167.28	1,543.92	1,866.93	
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items)	169.93	135.43	50.33	156.80	367.83	362.54	323.87	299.41	267.78	167.28	1,543.92	1,866.93	
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional items)	165.47	139.71	32.78	224.71	370.11	365.71	247.01	220.95	240.90	142.64	1,341.87	1,608.32	
5	Total Comprehnsive Income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehnsive Income (after tax)	165.47	139.71	33.75	224.71	372.36	367.36	281.18	231.64	241.87	187.50	1,344.12	1,615.62	
6	Equity Share Capital	701.83	701.83	701.83	701.83	701.83	701.83	556.66	556.66	556.66	556.66	556.66	556.66	
7	Earning Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations) (not annualised)													
	(a) Basic: (Rs.)	2.36	1.99	0.47	3.20	5.27	5.21	4.44	3.97	4.33	2.56	24.11	28.89	
	(b) Diluted: (Rs.)	2.36	1.99	0.47	3.20	5.27	5.21	4.44	3.97	4.33	2.56	24.11	28.89	

Notes:

The above unaudited results as reviewed by the Audit Committee have been approved by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out "I imited Review" of the above results

December 31,2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com.

(1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine Months ended

- The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the (2) Board of Directors at its meeting held on February 13, 2023.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) (3) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable

On behalf of the Board of Directors For Orient Press Limited

Date : February 13, 2023 Place: Mumbai

R.V. Maheshwari **Chairman & Managing Director** DIN 00250378

Notes :

### EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

#### **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2022 (₹ In Lakhs)

	Particulars	Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter Ended 31.12.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	28.66	89.48	58.47
(2)	Net Profit (+) / Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(5.22)	(13.89)	13.50
(3)	Net Profit (+) / Loss (-) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(5.22)	(13.89)	13.50
(4)	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.08)	(10.54)	14.32
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.08)	(10.54)	14.32
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic	(0.06)	(0.15)	0.20
	(ii) diluted	(0.06)	(0.15)	0.20

Note: (1)The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

#### for EPIC ENERGY LIMITED

Sd/-

Navi Mumbai 11.02.2023 Director 2 The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the Quarter and Nine Months ended 31<sup>st</sup> December, 2022 are available on stock exchange website <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u> and on Company's website www.kevnoteindia.net

> For and on behalf of Board of Directors Sd/-Uday S. Patil

> > Director

DIN: 00003978

Place: Mumbai Dated: 13th February, 2023



WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

WINDSOR Partner in Progres

#### STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2022

													₹ in Lacs
		STANDALONE CONSOLIDATED											
Sr. No.	Particulars	3 months ended on 31.12.2022	Preceding 3 months ended on 30.09.2022	on 31,12,2021	figures for current period ended 31.12.2022	31.12.2021	31.03.2022	ended on 31.12.2022	Preceding 3 months ended on 30.09.2022	3 months in the previous year ended on 31 12 2021	figures for current period ended 31.12.2022	figures for previous period ended 31.12.2021	Accounting Year ended on 31.03.2022
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1.	Total income from operations	9,184.55	8,267.58	9,099.64	22,861.17	21,732.08	33,934.89	9,936.39	9,816.47	10,013.77	25,267.19	23,606.69	37,186.80
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	918.66	547.81	728.14	1,270.37	731.80	1,868.68	200.58	798.52	507.52	(111.07)	(595.45)	713.23
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	918.66	547.81	728.14	1,270.37	731.80	1,868.68	200.58	798.52	507.52	(111.07)	(595.45)	713.23
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	678.06	376.29	561.06	917.36	549.88	1,377.93	(40.01)	626.99	340.44	(464.08)	(777.37)	222.48
5.	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)}	669.25	384.72	524.98	900.86	487.30	1,341.23	71.42	825.99	479.78	(72.79)	(371.06)	449.48
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	-	-	-			27,654.94	-	-	-	-	-	27,122.98
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations)												
	Basic :	1.04	0.58	0.86	1.41	0.85	2.12	(0.06)	0.97	0.52	(0.71)	(1.20)	0.34
	Diluted:	1.04	0.58	0.86	1.41	0.85	2.12	(0.06)	0.97	0.52	(0.71)	(1.20)	0.34

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2023.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.
 The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended on August 12, 2020. Balance 7,50,000 Options

were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees. a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lakhs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company

has created an equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using the effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further two years, this will have no impact on realisation value of security received. Appropriate actions have been initiated for recovery/settlement of the outstanding amount.

b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the guarter ended Dec 31, 2022 amounting to Rs a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercia

a) The company had given interest beaming capital advance of NS. 5000 Lakis in earlier year in relation to develophent of us even property studied at Thates. However in the web of origoing commercial negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a comprensise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakis towards estimated compensation and not accrue interest for the year ended March 31, 2020.
 b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended Dec 31, 2022 amounting to Rs. 316.44 Lakis. The aggregate of interest not accrued for the period April 1, 2020 till Dec 31, 2022 amounts to Rs. 316.44 Lakis.
 The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company websites of the company websites of the company continued is provided on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company websites of the company contraction.

www.windsormachines.com

By Order of the Board For Windsor Machines Limited Vinay Bansod **Executive Director & CEO** (DIN: 09168450)

Place: Ahmedabad Date: February 12, 2023

🕅 महार	ाष्ट्र ग्रामीग	ण बँक	ता । (नियम् ८(१) अं	<b>बा सूच</b> अंतर्गत) (चल /अचल म	<b>न्न् ।</b> मालमत्तेसाठी)			an Clearing Corporation					U U	e : 150, She	riff Devji St Website	treet, Murr e: www.ex	nbai - 400 0 pogas.com		022-6131	
मुख्य कार्यालय : प्लॉट नं. ४२, गट क्र. ३३			:- IV, सिडको,	औरगाबाद ४३	३१ १३६		Reli	ability builds relatio	nships				STATE	MENT OF S						r <b>S</b> Rsii
~ ^ ^ ^	क्षेत्रीय कार्यात	3		• • •		Netion i		BLIC NO								uarter Ende		Nine Month		Year e
ज्याअर्थी खालील सही करणार प्राधिकृत							hereby given pursuant to th /CDMRD/DMP/P/CIR/2021/551						Particular	s	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022 3		Accor Year e
खडकपाडा, जि.ठाणे) यानी सेक्युरिट सेक्युरीटी इटरेस्ट कायदा,२००२ आणि							below mentioned Warehouse Se s requested for surrender of its a					d.								31.03
कलम १३ (१२) अन्वये प्राप्त झालेल्या अ						Sr. Nar	ne of WSP Corporate Offic		Contact Deta		e of Surrende	r Tota	al Income from	Operations	Unaudited 1,794.26	Unaudited 1,605.15	Unaudited 2,160.40	Unaudited L 4,918.52	Jnaudited 5,770.99	Aud 7,3
मिळाल्यापासून ६० दिवसाचे आत परतपे	<b>केड करण्याचे कळविले हो</b> ते	ते कर्जदार/कपनी/जाम	मीनदार हे मुदत	तीत परतफेड क	करण्यास	No WS			Diama Na		olication	Net	Profit / (Loss)	from Ordinary	26.01	30.23	42.63	84.29	104.64	1,0
असमर्थ ठरले आहेत,म्हणून कर्जदार/कप							modities Somdatt Chamber - I	, 5, Bhikaji	Phone No.: 01244934750		January 2023	/ 100	ivities before ta Profit / (Loss)		26.01	30.23	42.63	84.29	104.64	
खालील परिशिष्टात नमूद केलेल्या चल / उ						Indi Lim	a Private Cama Place, New Dell		Email-	ia com		Act	tivities after tax							
१३ (४) मधील अधिकाराचा वापर करून							First Floor, Sector 18,		info@origoindi	la.com			Profit / (Loss) r tax (after Extra	for the period aordinary items)	26.01	30.23	42.63	84.29	104.64	
सावध करण्यात येते कि,खालील परिशिष्ट व्यवहार करू नये. याउपर कोणीही सद							Institutional Area, Gui 122016 (Haryana)	rgaon –				Equ	uity Share Capi	ital	761.46	761.46	761.46	761.46	761.46	
अधिकारी/ क्षेत्रीय व्यवस्थापक, महारा							s, constituents and market par					nd Res	serves excludir serves (as per		1,472.05	1,472.05	1,416.79	1,472.05	1,416.79	1,4
अधिक पुढील व्याजाच्या बोझासहित असे	ਿ ੱ						om transacting/depositing com nited's Commodity Derivatives S					<sup>ng</sup> of p	revious accour	nting year.						
_	चल / अचल म		•				any, arising out of the transaction					of a)	Before Extraol							
कर्जदार/ जामीनदाराचे नाव, कर्ज खाते कमांक	ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे विवरण	सुचनेप्रमाणे देय रक्कम	। मागणी सूचना दिनांक	ा सांकेतिक ताबा दिनांक	शाखर्च नाव		ed (for which ICCL is acting as a lodged by the aforesaid entiti						- Basic - Diluted		0.14 0.14	0.16 0.16	0.22 0.22	0.44 0.44	0.55 0.55	
<b>कर्जवार</b> ः श्री. नीलेश बापू साबळे	पालनस्य विवरण फ्लॅटनं. ७०१, ७वा	<b>a</b> . २४/०३/२०२२		2 30/02/2023		supporti	ng documents within 30 calenda	r days of issuar	nce of this notio	ce. The claim	s should be se	nt b)	After Extraordi	nary Items	••••					
<b>सह-कर्जवार</b> ः डॉ. दीपाली नीलेश साबळे	मजला, साई प्रेरणा	वरील रू.२९,९८,६३३/-		30/0 () (0 (2	पाडा		l Post/Registered Post or by ha copy of the claim shall also be re						<ul> <li>Basic</li> <li>Diluted</li> </ul>		0.14 0.14	0.16 0.16	0.22 0.22	0.44 0.44	0.55 0.55	
रा. फ्लॅट नं. ७०१, ७वा मजला, साई प्रेरणा	अपार्टमेंट, ब्लॉक नं ए -	आणि			जिल्हा :		ity.warehousing@icclindia.com	-				Not	e:		-		1 1			
अपार्टमेंट, ब्लॉक नं ए -१०३, रूम नं २०६ , ई		, दि. ०१/१२/२०२१			ठाणे		s received by ICCL against the a and Regulations of ICCL and its							an extract of t nder Regulat						
नं ९, प्लॉट नं ६८७, ६८८ उल्हासनगर, जिल्हा		पासुनचे प्रलंबीत व्याज व इतर खर्च				do not fa	ll within the purview of aforesai	d arrangemen	t shall not be e	ntertained.	Please note th	at F	Regulations, 2	2015. The full bsites and on	format of th	ne Quarterl	y Financial F	Results are a	vailable o	n th
ठाणे — ४२१००५. जामीनदार :- १. श्रीमती छाया दिनेश अव्हड	उल्हासनगर, जिल्हा ठाणे — ४२१००५.						ns received by ICCL after the stip ation by ICCL for any reason wha		ot 30 calendar	days shall n	ot be eligible fo			ders in Hand i			ores.		o Deered	t
रा. १५०, वृंदावण कॉलनी, गोंडूर रोड,	एरिया १०५० चौ.फट						for submission of Claims:										Fo	y order of th or <b>Expo Gas</b>	Containe	ers I
देओपुर, धुले, जिल्हा —धुळे	कारपेट एरिया ४०० चौ.फुट	-					nmodity Derivatives Segment						ce: Mumbai					Hasanai	Sd/- n S. Mewa	awa
२. श्री. पराग ईश्वर मोरे, रा. विजयी बंगलो,	ओपेन टेरेस .						earing Corporation Ltd. ; P J Towers, Dalal Street, Fort,						e : February	13, 2023				(DIN	ging Direc - 0012547	2)
ए-ब्लॉक, १३८/२७०, कुर्ला कंप,							- 400001, Maharashtra, India 2272 8616/5109			Data	h									
उल्हासनगर-४ जिल्हा — ठाणे -४२१००४							lindia.com			Place: M	bruary 14, 202 umbai	23								
कर्ज खाते क्र.: ८००१८२९३९४४																				
स्थळः ठाणे दिनांकः १४.०२.२०२३ <sub>टिपः स्वैर</sub>	र भाषांतर, तफावत असल्यास मृ			/ क्षेत्रीय व्यवस्था क्षेत्रीय कार्यालय								-								
	<b>आयआयएफएल फाय</b> <b>सीआयएन:</b> L67100MH1 गयआयएफएल हाऊस, सन इन्प	1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही,	, प्लॉट क्र. बी–२३			D.			fice: 102/103.	Dev Milan ( e: <u>www.win</u> d	Co. Op. Housii <u>dsormachines</u> CIN: L999	ng Society, N <u>.com</u> <b>Email:</b> 99MH1963PI	: <u>contact@wi</u> LC012642	p Plaza, LBS ndsormachine	es.com			5		
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे	<b>आयआयएफएल फाय</b> <b>सीआयएन:</b> L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दु: (९	<b>ानान्स लिमिटेड</b> 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅट	, प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) २			D.	INDSOR rtner in Progress STA	NDALC	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: <u>www.wind</u>	Co. Op. Housin dsormachines CIN: L9999	ng Society, N <u>.com</u> Email: 99MH1963PI D UNA	lext to Tip To contact@wii LC012642	p Plaza, LBS ndsormachine	<u>NCIA</u>		SULTS			
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे	<b>आयआयएफएल फाय सीआयएन:</b> L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट., ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ ा: <u>shareholders@iifl.com</u> •	<b>ानान्स लिमिटेड</b> 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ९१–२२) ४१०३ ५००० • फॅट • संकेत्तस्थळ: <u>www.iifl.cor</u>	, प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) २			D.		NDALC	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: <u>www.wind</u> NSOL	Co. Op. Housin dsormachines CIN: L9999	ng Society, N <u>.com</u> Email: 99MH1963PI D UNA	lext to Tip To contact@wii LC012642	p Plaza, LBS ndsormachine	<u>NCIA</u>	L RE	SULTS	2022	र	tin l
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल	<b>आयआयएफएल फाय सीआयएन:</b> L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प 17. ताणे – ४०० ६०४ • दू: (९ 17. shareholders@iifl.com • शेअर्स्तोट्रार्ड्स्स्ट्रार्ग	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता रूटूटना	, प्लॉट क्र. बी–२३ क्स (९१–२२) २ m	२५८० ६६५४		D.	INDSOR rtner in Progress STA	NDALC E QUA	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL AND N STAN Corresponding	Co. Op. Housin dsormachines CIN: L999 IDATEI INE MC DALONE	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DNTHS Year to date	lext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI	D Plaza, LBS	ANCIA DECE Preceding	CON CON CON Conrespon	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to	2022 date Year to	date Pre	evio
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे	आयआयएफएल फाय सीआयएन: L67100MH1 ायआयएफएल हाऊल, सन इन्प तट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com शेखरहोल्डर्सका आणि प्रोटेक्शन फंड	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅव • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या	, प्लॉट क्र. बी–२३ क्स (९१–२२) २ m	२५८० ६६५४		D.	INDSOR rtner in Progress STA	NDALC E QUA	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NDDN STAN Corresponding 3 months in the previous	Co. Op. Housin dsormachines CIN: L999 IDATEI INE MC DALONE 1 Year to date figures for current	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DNTHS Year to date figures for previous	lext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended	p Plaza, LBS ndsormachine D FINA D ON 3 months ended on	ANCIA DECE Preceding 3 months ended on	Con Correspon 3 months the previo	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to 5 in figures ous curre	date Year to for figures nt previo	date Pression According	evio oun r en
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल	<b>आयआयएफएल फाय सीआयएन:</b> L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प 17. ताणे – ४०० ६०४ • दू: (९ 17. shareholders@iifl.com • शेअर्स्तोट्रार्ड्स्स्ट्रार्ग	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅव • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या	, प्लॉट क्र. बी–२३ क्स (९१–२२) २ m	२५८० ६६५४		Pa Sr.	INDSOR rtner in Progress STA FOR TH	NDALC E QUA	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021	Co. Op. Housi dsormachines CIN: L999 CIN: L997	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Souther for previous period ended 31.12.2021	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended o 31.03.2022	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022	ANCIA DECE Preceding 3 months ended on 30.09.2022	Conspon 3 months the previous 2 on 31.12.2	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to 5 in figures curre el period e 021 31.12.2	date for nt previo nded 022 31.12.2	date Press for Accorn bus Year anded 2021 31.0	evio oun r en on 03.2
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्ट्रेस्टर एज्युकेशन अ कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच	<b>आयआयएफएल फाय सीआयएन:</b> L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरत्तोल्डर्सका आणि प्रोटेक्शन फंड इक्टिटी शेअर्सचे इन्ट्रहेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना इस्तातरण</u> क्शन फंड अथॉरिटी (अकाऊं)	प्लॉट क्र. थी-२३ क्स (९१-२२) द <u>ा</u> डॉ <b>सॉमॅट प्सा</b> र र्नटिंग, ऑडिट, ट्रान	२५८० ६६५४ <b>त्यामध्ये</b> ान्सफर आणि रिफंड		Pa Sr. No.	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited	Co. Op. Housis decomachines CIN: L999 CIN: L99	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Souther for previous period ended 31.12.2021 (Un-Audited)	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited)	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited)	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited	Conespon 3 months the previous 2 on 31.12.2 d) (Un-Audi	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 31.12.2 ted) (Un-Aud	date Year to for figures previo period e 022 31.12.2 ited) (Un-Aut	date Press for Account ous Year anded 2021 31.( dited) (Au	evio oun r en 03.2 udite
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्ट्रेस्टर एज्युकेशन अ कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ("निय	आयआयएफएल फाय सीआयएन: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोट्डर्स्वा आणि प्रोटेक्शन पर्फेड इन्टिटी शेअर्सचे इन्ट्रहेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना रेता सूचना (आयईपीएफ)च्या हस्तातरण वशन फंड अथॉरिटी (अकाऊं) मर्स ज्यांचे डिविडंड दिने गेले ना	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I <b>डीमॅट प्</b>लार</u> र्नटिंग, ऑडिट, ट्रान ही किंवा शेअरहोल	२५८० ६६५४ त्यामध्ये न्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात	त वर्ष किंवा	Pa Sr. No.	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64	Co. Op. Housi dsormachines CIN: L999 CIN: L997	ng Society, N .com Email: 99MH1963P DUNA DUNA DUNA Source figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89	D FINA D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47	Correspon 3 months the previ year end on 31.12.2 d) (Un-Audi 10,013.7	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25.267	date Year to for figures previde 022 31.12.2 ited) (Un-Aud .19 23,600	date Press for According Veal ended 2021 31.( dited) (Au 5.69 37,	evic oun r en 03.2 udite ,186
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्ट्रेस्टर एज्युकेशन अ कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच	आयआयएफएल फाय सीआयएन: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोट्डर्स्वा आणि प्रोटेक्शन पर्फेड इन्टिटी शेअर्सचे इन्ट्रहेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६व्ही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना रेता सूचना (आयईपीएफ)च्या हस्तातरण वशन फंड अथॉरिटी (अकाऊं) मर्स ज्यांचे डिविडंड दिने गेले ना	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I <b>डीमॅट प्</b>लार</u> र्नटिंग, ऑडिट, ट्रान ही किंवा शेअरहोल	२५८० ६६५४ त्यामध्ये न्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात	त वर्ष किंवा	Sr.           No.           1.           2.           0.           3.	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars	A months ended on 31.12.2022 (Un-Audited 9.184.55 918.66	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited	Co. Op. Housis decomachines CIN: L999 CIN: L99	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Souther for previous period ended 31.12.2021 (Un-Audited)	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited)	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited)	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited	Correspon 3 months the previ year end on 31.12.2 d) (Un-Audi 10,013.7	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25.267	date Year to for figures previde 022 31.12.2 ited) (Un-Aud .19 23,600	date Press for According Veal ended 2021 31.( dited) (Au 5.69 37,	evic oun r en 03.2 udite ,186
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्रेस्टर एज्युकेशन र कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ('' <b>निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्स्टकि आणि प्रोटेक्शन फंड इक्टिटी शेअर्सच इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्ट्हेस्टर प	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना रेता सूचना <u>रेता सूचना</u> स्रतातरण हस्तातरण खशन फंड अथॉरिटी (अकाऊं) मर्स ज्यांचे डिविडंड दिने गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंर	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <b>ाडीमॅट प्</b> लार रुटिंग, ऑडिट, ट्रान ाही किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) :	२५८० ६६५४ त्यामध्ये न्त्रफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट	त वर्ष किंवा ट खात्यात	Pa Sr. No.	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period pefore fax (after Exceptional items)	A months ended on 31.12.2022 (Un-Audited 9.184.55 918.66	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64	Co. Op. Housi dsormachines CIN: L999 CIN: L997	ng Society, N .com Email: 99MH1963P DUNA DUNA DUNA Source figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89	D FINA D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47	CON BEL CORESPONDED CORESPOND CORESP	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 31.12.2 ted) (Un-Aud 77 25,267 52 (111.	date Year to for figures nded period e 022 31.12.2 ited) (Un-Aut .19 23.606 07) (595	date Press for Accorected accorec	evic oun r en 03.2 udit ,186
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्रेस्टर एज्युदेग्र्शन र कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ("निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकर्ति आणि प्रोटेक्शन फांड इन्ट्रिटी शेअर्सच इन्ट्र्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे मग') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्ट्रेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रेता सूचना : (आयईपीएफ)च्या हस्तांतरण हस्तांतरण खशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड १५-१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले	्प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> ब्रि <b>मॅट प्</b> राह व्हिंग, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) सवा केलेला नाही, लेल्या/दावा न के	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकरि	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pa Sr. No.	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items)	NDALC           E QUA           3 months ended on 31.12.2022           (Un-Audited 9,184.55           918.66           ) 918.66           678.06	fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NDDN STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14	Co. Op. Housis desormachines CIN: L9999 <b>IDATEI</b> <b>INE MO</b> <b>DALONE</b> 9 Year to date figures for current period ended 31.12.2022 0 (Un-Audited) 22,861.17 1,270.37	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Southers figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21.732.08 731.80	Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited) 33.934.89 1,868.68	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52	CON Correspon 3 months the previa year end d) (Un-Audi 10,013.7 507.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111.	ZO22           date         Year to figures previoure period e 022           31.12.2 ited)         (Un-Auc (Un-Auc 23,600)           07)         (595)	date Pression s for Account yean anded 31.( dited) (Au 3.69 37, .45)	evic oun r en 03.2 udito ,186 713
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्युदेश्शन र कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ( <b>'निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकर्ण आणि प्रोटेक्शन फांड इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे मग') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्व्हेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य ार माहिती ही कंपनीच्या संकेतस्थ्य	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंग् • संकेतस्थळः <u>www.iifl.cor</u> रेता सूचना रेता सूचना रेता सूचना रिता सूचना रिता सूचना रुस्तांतरण व्यकेशन आणि प्रोटेक्शन फंग् १५-१६ पासून डिविडंडवस्ती दा र्थत किंवा त्यापूर्वी देय न दिले राळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u>	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> डि <b>मॅट प्</b> रा ही किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) दावा केलेला नाही, द लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन फलेल्या डिविडंडकरि गलेली आहे. शेअरहो	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pr Sr. No.	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Detal income from operations let Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional items) let Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) total Comprehensive Income for the eriod (Comprising Profit/(Loss) for	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 ) 918.66 678.06	Fice: 102/103, Websit	Dev Milan Coresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14	Co. Op. Housi dsormachines CIN: L999 CIN: L997	ng Society, N com Email: 99MH1963P DUNA DUNA DUNA SONTHS Year to date figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21.732.08 731.80	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited) 33.934.89 1.868.68	D FINA D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52	CON Correspon 3 months the previa year end d) (Un-Audi 10,013.7 507.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111.	ZO22           date         Year to figures previoure period e 022           31.12.2 ited)         (Un-Auc (Un-Auc 23,600)           07)         (595)	date Pression s for Account yean anded 31.( dited) (Au 3.69 37, .45)	evic oun r en 03.2 udit ,186 713
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्रेस्टर एज्युकेशन र कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डसंनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकरि आणि प्रोटेक्शन प्रंकु इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे सन'') कंपनीचे सगळे इक्विटी शेअ ते, असे इक्विटी शेअर्स इन्ट्हेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रमहिती ही कंपनीच्या संकेतस्थ केलेली सूचना ही परिपूर्ण असून कं	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रे <b>ता सूचना</b> (आयईपीएफ)च्या स्रर्तातरण एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंठ १४-१६ पासून डिविडंडवस्ती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I डीमॅट खार</u> विंटी, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल इड (आयईपीएफ) : दावा केलेला नाही, लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ । हस्तांतरणाकरिता	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोत्डर्सन कलेल्या डिविडंडकरि गतेली आहे. शेअरहो ॥ पुरेशी आहे.	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pa Sr. No. 1. 1 2. N ( 3. N 4. N 5. T F	INDSOR there in Progress STA FOR TH Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period pefore Exceptional items; let Profit / (Loss) for the period fer reax (after Exceptional items) fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) total Comprehensive Income for th	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 0 918.66 678.06	Fice: 102/103, Websit	Dev Milan Coresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14	Co. Op. Housi dsormachines CIN: L999 CIN: L997	ng Society, N com Email: 99MH1963P DUNA DUNA DUNA SONTHS Year to date figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21.732.08 731.80	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited) 33.934.89 1.868.68	D FINA D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52	CON Correspon 3 months the previ year end on 31.12.2 d) (Un-Audi 10,013.7 507.5 340.4	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 32 (111. 32 (111. 14 (464.	ZO222           date         Year to figures previde           ntded         period e           02         31.12.2           ited)         (Un-Aud (Un-Aud .19           07)         (595           08)         (777	date sous anded         Pressous Acc 31.           0221         31.           6.69         37.           .45)	evic oun r en 03.2 udit ,186 713 713 222
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे ई-मेल इन्ट्रेस्टर एज्यु तेशन र कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेत्तस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकरि आणि प्रोटेक्शन प्रंकु इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्ट्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे सन'') कंपनीचे सगळे इक्विटी शेअ ते, असे इक्विटी शेअर्स इन्ट्हेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रमहिती ही कंपनीच्या संकेतस्थ केलेली सूचना ही परिपूर्ण असून कं	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रे <b>ता सूचना</b> (आयईपीएफ)च्या स्रर्तातरण एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंठ १४-१६ पासून डिविडंडवस्ती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I डीमॅट खार</u> विंटी, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल इड (आयईपीएफ) : दावा केलेला नाही, लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ । हस्तांतरणाकरिता	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोत्डर्सन कलेल्या डिविडंडकरि गतेली आहे. शेअरहो ॥ पुरेशी आहे.	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pa Sr. No. 1. 7 2. N 4. N 4. N 5. 7 5. 7 5. 7 6. E	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars otal income from operations et Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) et Profit / (Loss) for the period effore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) otal Comprehensive Income (after Tax) quity Share Capital	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 678.06	Fice: 102/103, Websit	NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 561.06	Co. Op. Housis disormachines CIN: L999: IDATEI INE MC INE	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Southerstream (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 549.88	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,377.93	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01)	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99	CON 3 months the previous 2 year end 3 months the previous 4 (Un-Audir 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in out period e period e 31.12.2 (111. 12 (111. 14 (464. 78 (72.	ZO222           date         Year to for figures periode periode           022         31.12.2           ited)         (Un-Aud (Un-Aud 07)           07)         (595 07)           07)         (595 08)           077         (371	date s for yous yous 2021         Prr Acc 31.0           2021         31.0           36.69         37.           .45)	evic cour r er 03.2 udit 713 713 222 449 ,298
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्ट्रर एज्युकेशन र कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इनटाईम इंठिया प्रायवेट लिमिटेड,	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकरि आणि प्रोटेक्शन फंड हकिटी शेअर्स इक्रिटी शेअ इन्द्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्द्हेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रमहितडी ही कंपनीच्या संकेतस्थ केलेली सूचना ही परिपूर्ण असून कंस होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रे <b>ता सूचना</b> (आयईपीएफ)च्या स्रर्तातरण एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंठ १४-१६ पासून डिविडंडवस्ती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I डीमॅट खार</u> विंटी, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल इड (आयईपीएफ) : दावा केलेला नाही, लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ । हस्तांतरणाकरिता	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोत्डर्सन कलेल्या डिविडंडकरि गतेली आहे. शेअरहो ॥ पुरेशी आहे.	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pr Sr. No. 1. 1 2. N 4. N 5. 1 5. 1 5. 7 5. 7 6. E 7. 0 6. E 7. 0	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Detal income from operations let Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional items) let Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / Loss) for the period fer tax (after Exceptional items) fer tax (after Exce	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 9 918.66 0 918.66 678.06	Fice: 102/103, Websit	NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended 0 n31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 561.06	Co. Op. Housis desormachines CIN: L9999 <b>IDATEI</b> <b>INE MO</b> <b>JVear to date</b> <b>figures for</b> current period ended 3.112.2022 (Un-Audited) 22,861.17 1,270.37 917.36 900.86	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Southerstream (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 549.88 487.30	Lext to Tip To contact@wii LC012642 UDITES ENDI SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited) 33.934.89 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23	D Plaza, LBS hdsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01) 71.42	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 825.99	CON 3 months the previous 2 year end 3 months the previous 4 (Un-Audir 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in out period e period e 31.12.2 (111. 12 (111. 14 (464. 78 (72.	ZO222           date         Year to for figures periode periode           022         31.12.2           ited)         (Un-Aud (Un-Aud 07)           07)         (595 07)           07)         (595 08)           077         (371	date s for yous yous 2021         Prr Acc 31.0           2021         31.0           36.69         37.           .45)	evic cour r er 03.2 udit 713 713 222 449 ,298
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्यु केशन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ( <b>'निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न /स्पष्टीकरणाकरिता, शेअरह <b>लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड,</b> <b>पत्ता</b> : सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोर्ज <b>संपर्क व्यक्ती:</b> श्री. जय प्रकाश व्हीपी	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकरि आणि प्रोटेक्शन फंड हकिटी शेअर्स इक्रिटी शेअ इन्द्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्द्हेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रमहितडी ही कंपनीच्या संकेतस्थ केलेली सूचना ही परिपूर्ण असून कंस होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रे <b>ता सूचना</b> (आयईपीएफ)च्या स्रर्तातरण एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंठ १४-१६ पासून डिविडंडवस्ती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I डीमॅट खार</u> विंटी, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल इड (आयईपीएफ) : दावा केलेला नाही, लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ । हस्तांतरणाकरिता	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोत्डर्सन कलेल्या डिविडंडकरि गतेली आहे. शेअरहो ॥ पुरेशी आहे.	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pa Sr. No. 1. 1 2. N 4. N 5. 1 5. 7 5. 7 6. E 7. C 8. E	INDSOR there in Progress STA FOR TH Particulars Data income from operations ter Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) ter Profit / (Loss) for the period fefore tax (after Exceptional items) ter Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) ter Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) otal Comprehensive Income fort th eriod (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other omprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity annings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 9 918.66 0 918.66 678.06	Fice: 102/103, Websit	NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended 0 n31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 561.06	Co. Op. Housis desormachines CIN: L9999 <b>IDATEI</b> <b>INE MO</b> <b>JVear to date</b> <b>figures for</b> current period ended 3.112.2022 (Un-Audited) 22,861.17 1,270.37 917.36 900.86	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Southerstream (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 549.88 487.30	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,377.93	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01) 71.42	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 825.99	CON 3 months the previous 2 year end 3 months the previous 4 (Un-Audir 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in out period e period e 31.12.2 (111. 12 (111. 14 (464. 78 (72.	ZO222           date         Year to for figures periode periode           022         31.12.2           ited)         (Un-Aud (Un-Aud 07)           07)         (595 07)           07)         (595 08)           077         (371	date s for yous yous 2021         Prr Acc 31.0           2021         31.0           36.69         37.           .45)	evic cour r er 03.2 udit 713 713 222 449 ,298
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्यु केशन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच व्यपेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नम्मूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिभिटेड, संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी द् (९१–२२) ४९१८ ६०००	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकरि आणि प्रोटेक्शन फंड हकिटी शेअर्स इक्रिटी शेअ इन्द्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्द्हेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रमहितडी ही कंपनीच्या संकेतस्थ केलेली सूचना ही परिपूर्ण असून कंस होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रे <b>ता सूचना</b> (आयईपीएफ)च्या स्रर्तातरण एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंठ १४-१६ पासून डिविडंडवस्ती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>I डीमॅट खार</u> विंटी, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल इड (आयईपीएफ) : दावा केलेला नाही, लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ । हस्तांतरणाकरिता	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोत्डर्सन कलेल्या डिविडंडकरि गतेली आहे. शेअरहो ॥ पुरेशी आहे.	त वर्ष किंवा ट खात्यात र्गना त्यांच्या रिता अशा	Pa Sr. No. 1. 1 2. N 4. N 5. 1 5. 7 5. 7 6. E 7. C 8. E	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) iet Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) otal Comprehensive Income for th eriod (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each)	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 9 918.66 0 918.66 678.06	Fice: 102/103, Websit	NSOL NSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended 0 n31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 561.06	Co. Op. Housis desormachines CIN: L9999 <b>IDATEI</b> <b>INE MO</b> <b>JVear to date</b> <b>figures for</b> current period ended 3.112.2022 (Un-Audited) 22,861.17 1,270.37 917.36 900.86	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Southerstream (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 549.88 487.30	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,377.93	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01) 71.42	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 825.99	Consepon 3 months the preving 9 or 31.12.2 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 -	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figuress curre period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111. 52 (111. 54 (464. 78 (72. 54 1,298 -	ZO222           date for nucled period e 022         Year to figures previo 023           0112.3         31.12.3           119         23,600           077         (595           077         (595           080         (7777           799         (371           .64         1,296           -         -	date s for yous yous 2021         Prr Acc 31.0           2021         31.0           36.69         37.           .45)	evic our r er 03.2 udit ,180 713 713 222 222 449 ,298 ,122
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट <b>्रेस्टर एज्यु देग्रेशन र</b> कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ( <b>'निय</b> रवापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न / स्पष्टीकरणाकरिता, शेअरह <b>लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड,</b> <b>पता</b> : सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळ <b>संपर्क व्यक्ती:</b> श्री. जय प्रकाश व्हीपी <b>दू:</b> (११–२२) ४९४८ ६००० <b>ई-मेल:</b> rnt.helpdesk@linkintime.co.in	आयआयएफएल फाय सेआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकर्णि आणि प्रोटेक्शन फॉड इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे मग') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्व्हेस्टर प स्होत्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ छते. तर मार्च ०१, २०२३, पर्य तर माहिती ही कंपनीच्या संकेतस्था केलेली सूचना ही परिपूर्ण असून कंप होत्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा ही (पश्चिम), मुंबई - ४०००८३	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंग् • संकेतस्थळः www.iifl.cor रेता सूचना (आयईपीएफ)च्या हस्तांतरण वसनम कंड अथॉरिटी (अकार्क क्स ज्यांचे डिविडंड दिले गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंग वस-१६ पासून डिविडंडवस्ती दा वंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ाळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गुन्सफर एजंटला खालील पत्त्याव	्प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> <b>डिमिंट र</b> खात हिंगि, ऑडिट, ट्रा ही किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) ह लेल्या/दावा न के लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ I हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावा:	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन फलेल्या डिविडंडकरि गलेली आहे. शेअरहो ग पुरेशी आहे.	त वर्ष किंवा ट खात्यात रिता अशा होल्डर्सने हे	Pa Sr. No. 1. 1 2. ( 3. k 4. k 5. 7 5. 7 5. 7 6. E 7. ( 8. E ( 0. 0 8. E	INDESOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations tet Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) tet Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) otal Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other omprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations)	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 918.66 0 918.66 678.06 1,298.64	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( PRSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 -	Co. Op. Housi dsormachines CIN: L9999 IDATEI INE MC DALONE 9 Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 917.36 900.86 1,298.64	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA SUPERITY (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 549.88 487.30 1,298.64	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited) 33.934.89 1.868.68 1.368.68 1.377.93 1.341.23 1.298.64 27,654.94	D Plaza, LBS D FINA D FINA D D FINA D D N 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01) 71.42 1,298.64 - (0.06)	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 1,298.64	Consepon Correspon 3 months the previa year end 0 (Un-Audi 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in period e period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111. 53 (72. 54 1,298 - 52 (0.	ZO22           date         Year to figures previde 022         Status           112.2         31.12.2         31.12.2           ited)         (Un-Auc         1.9         23.600           07)         (595         07)         (595           07)         (595         08)         (777           79)         (371         .64         1.298           -         -         -         -           71)         (1         -         -	date s for yus 2021         Prr Acc 31.0           2021         31.0           31.0         (Au           3.69         37,           .45)	evic our r er 03.2 udit ,186 713 713 713 222 449 ,298 ,298 ,298
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल: इन्टर्ट्ट्रेस्ट्रेस् एज्यु केश्वन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ("निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, पत्ता: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी दू: (९१–२२) ४९१८ ६०००	आयआयएफएल फाय सीआयएन: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, जाणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्डर्सकर्ति आणि प्रोटेक्शन फंड दुक्टिरी शेअरहोत्डर्सकर् आणि प्रोटेक्शन फंड दुक्टिरी शेअर्स इन्ट्रेस्टर प स्टोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ ग्होत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रस्टोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ ग्होत्. तर मार्च ०१, २०२३, पर्य ार माहिती ही कंपनीच्या संकेतस्थ केलेली सूचना ही परिपूर्ण असून कंप होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा ही (पश्चिम), मुंबई - ४०००८३	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६रही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंग् • संकेतस्थळः <u>www.iifl.cor</u> रेता सूराना (आयईपीएफ)च्या हस्तांतरण विशन फंड अथॉरिटी (अकाऊंत सर्प ज्यांचे डिविडंड दिते गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड भ५–१६ पासून डिविडंडवस्ती दा वैत किंवा त्यापूर्वी देय न दिले ाळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या रान्सफर एजंटला खालील पत्त्याव ई ०१,२०२३ पर्यंत कोणत्याही उ	्प्लॉट क्र. बी–२३ क्स (९१–२२) द m <b>ाडीमॅट ए</b> ग हि किंवा शेअरहोल इ. (आयईपीएफ) इ. (आयई) इ. (आयई) [((((((((((((((((((((((((((((((((((((	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्यफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन फलेल्या डिविडंडकरि गलेली आहे. शेअरहो गालेली आहे. :	त वर्ष किंवा 'ट खात्यात रिता अशा होल्डर्सने हे । नाही, तर	Pa Sr. No. 1. 1 2. M 3. M 4. M 5. T 5. T 6. E 7. C 8. E (C 0. C 0. C 0	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Detal income from operations let Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) let Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) ter Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) ter Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) ter Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) total Comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic :	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 918.66 678.06 678.06 678.06 1,298.64 	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL AND N STAN Corresponding 3 months in the previous year ended 0 031.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64  0.86 0.86	Co. Op. Housis disormachines CIN: L999: IDATEI INE MCC INE MC	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Solution (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 549.88 487.30 1,298.64	lext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Year ended on 31.03.2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 - (0.06) (0.06) (0.06)	ANCIA DECE Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 825.99 1,298.64 - - 0.97 0.97	Consepon Correspon 3 months the previa year end on 31.12.2 (Un-Audit 10,013.7 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures curre period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25.267 52 (111. 52 (111. 52 (111. 54 1.298 - 55 (0. 52 (0. 52 (0. 52 (0. 52 (0. 52 (0.	ZO22           date         Year to figures previde 022         Status           112.2         31.12.2         31.12.2           ited)         (Un-Auc         1.9         23.600           07)         (595         07)         (595           07)         (595         08)         (777           79)         (371         .64         1.298           -         -         -         -           71)         (1         -         -	date s for yus yuded         Prr Acc yuded           Yeas         Yeas           Yeas         31.0           Yeas         31.0           S.69         37.           .45)	evic our r er 03.2 udit ,186 713 713 713 222 449 ,298 ,298 ,298
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल: इन्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रिय एउट्रु देन्स्नि कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, पत्वा: सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क यकी: श्री. जय प्रकाश व्हीपी दू (९१–२२) ४९१८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्य जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां	आवआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • टू: (९ : shareholders@iifl.com • शेअरत्तेल्डर्सका इन्टिटी शेअरस्टि आणि प्रोटेक्शन फाणि प्रोटे सन्') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्ट्रेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हते. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हते. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्सन राजी शीयर ट्रा रा माहिती ही कंपनीच्या संकेत्स्थ्य केलेली सूचना ही परिपूर्ण अस्ता कंप हो (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च गिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डिग	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळः <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या <u>रेता सूचना</u> (आयईपीएफ)च्या <u>रेता सूचना</u> क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान प्राय्वे डिविंडड दिले गेले नाा एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान प्राय्वे डिविंडड दिले गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सान स्ट्रणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या वान्सफर एजंटला खालील पत्त्याही प्र मॅट खात्यात प्रक्रियेनुसार शेअर्स 1 शेअर्सचे हस्तांतरण आणि डि	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>ाज</u> <b>डिपिंट र</b> खार इंटिंग, ऑडिट, ट्राग ही किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात अ 1 हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा परहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले	२५८० ६६५४ त्यामध्ये त्यामध्ये ल्डसंद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट जशा शेअरहोल्डर्सन फलेल्या डिविडंडकर्पि गलेली आहे. शेअरहो गलेली आहे. : : : : : :	त वर्ष किंवा 'ट खात्यात रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना	P2 Sr. No. 1. 1 2. 1 4. 1 5. 7 5. 7 5. 7 6. E 7. C 8. E ( c C 8. E ( c 2. Three 1. Three 2. Three	INDESOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period tet Profit / (Loss) for the	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 678.06 678.06 1,298.64 - - - - - - - - - - - - - - - - - - -	Fice: 102/103, Websit	Dev Milan Construction of the second	Co. Op. Housis dsormachines CIN: L999 CIN: L999 CIN: L999 CIN: L999 CIN: L999 CIN: L999 CIN: L999 CIN: L999 Course State State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course State CIN: L999 Course Course Course CIN: L999 Course Course Course Course CIN: L999 Course Cour	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA SONTHS Year to date figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21.732.08 731.80 731.80 731.80 731.80 731.80 731.80 731.80 0.85 0.85 0.85 proved by the dards) Rules	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI 31.03.2022 (Audited) 33.934.89 1.868.68 1.868.68 1.377.93 1.341.23 1.298.64 27,654.94 2.12 2.12 Board of Direc , 2015 (Ind AS	D Plaza, LBS D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 (40.01) 71.42 1,298.64 - (0.06) (0.06) (0.06) tors at its meet b) prescribed u	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 825.99 1,298.64 - - 0.97 0.97	CON Correspon 3 months the previous year end on 31.12.2 on 31.12.2 on 31.12.2 in 1.12.2 in 1.2.2 in 1.	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in out of the second solution of	ZO222           date         Year to for for unded periode periode 23 11-12.           022         31-12.           037)         (595           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371           .64         1,296           -         -           71)         (1           71)         (1	date s for yus yuded         Prr Acc yude           2021         31.0           3669         37.           .45)	evia our r er on 03.2 udit 71: 71: 22: 449 ,299 ,12:
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल: इन्ट्रेस्ट्रिस्ट्रेस्ट्रिट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रिस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रिय्स्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रेस्ट्रिस्ट्रेस्ट्रेस्ट्रिस्ट्रे ट्रेस्ट्रे	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्डर्स्वि इन्ट्रिटी शेअरती इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शिक्ष होत्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत. तत्र मार्च ०१, २०२३, पर रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत. तत्र मार्च ०१, २०२३, पर रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत. तत्र मार्च ०१, २०२३, पर होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा होत्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा ही (पश्चिम), मुंबई – ४०००८३ म संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च गिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डिस ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळः <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या <u>रेता सूचना</u> (आयईपीएफ)च्या <u>रेता सूचना</u> क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान प्राय्वे डिविंडड दिले गेले नाा एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सान फंड अथॉरिटी (अकाऊं) क्सान प्राय्वे डिविंडड दिले गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सान स्ट्रणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या वान्सफर एजंटला खालील पत्त्याही प्र मॅट खात्यात प्रक्रियेनुसार शेअर्स 1 शेअर्सचे हस्तांतरण आणि डि	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>ाज</u> <b>डिपिंट र</b> खार इंटिंग, ऑडिट, ट्राग ही किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात अ 1 हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा परहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले	२५८० ६६५४ त्यामध्ये त्यामध्ये ल्डसंद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट जशा शेअरहोल्डर्सन फलेल्या डिविडंडकर्पि गलेली आहे. शेअरहो गलेली आहे. : : : : : :	त वर्ष किंवा 'ट खात्यात रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना	Pa Sr. No. 1. 1 2. N 4. N 4. N 4. N 5. 1 5. 1 5. 1 5. 1 7. 6 8. E 7. 6 8. E 1. This Construction 2. This Construction 3. The construction 5. 1 5.	INDESOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations et Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) et Profit / (Loss) for the period before Exceptional items) otal Comprehensive Income for th et Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) otal Comprehensive Income for th eriod (Comprising Profit/(Loss) for the eriod (after Tax) and Other comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is statement has been prepared in npanies (Indian Accounting Standa Company has granted total 30 lak	NDALC           E QUA           3 months ended on 31.12.2022           (Un-Audited 9,184.55           918.66           0 918.66           678.06           r           669.25           1.298.64           -      -          - <tr< td=""><td>Fice: 102/103, Websit</td><td>Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 </td><td>Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE 9 Year to date figures for current period ended 31.12.2022 9 (Un-Audited) 22,861.17 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1.41 1.41 1.41</td><td>ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA SONTHS Year to date figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 731.80 731.80 731.80 731.80 0.85 0.85 0.85 proved by the dards), Rules were grante</td><td>ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Previous Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,368.68 1,368.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,212 2,12 Board of Direcc , 2015 (Ind AS ant) Rules, 201</td><td>P Plaza, LBS ndsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01) 71.42 1,298.64 - (0.06) (0.06) 0,06) tors at its meet 5) prescribed L 6. 5/25%, for whic</td><td>Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 - 0.97 1,298.64 - 0.97 ing held on F under Sectio</td><td>CON Correspon 3 months the previous 2 on 31.122 on 31.122 on 31.122 on 31.122 on 31.122 in 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5</td><td>SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in ourreperiod e 31.12.2 ted) (Un-Aud</td><td>ZO222           date for nucled periode periode 22 31.12.2           ited) (Un-Aud (19 23,606           07)         (595           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371)           64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           Act, 2013 real         2020. Balan</td><td>date s for yus yuded         Prr Acc yus yuded           Year         Year           31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (36.9         37, </td><td>evia cour r er on 03.2 udit 71: 71: 71: 222: 449 ,299 ,12: 0 0 0 0 0 0</td></tr<>	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE 9 Year to date figures for current period ended 31.12.2022 9 (Un-Audited) 22,861.17 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1.41 1.41 1.41	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA SONTHS Year to date figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 731.80 731.80 731.80 731.80 0.85 0.85 0.85 proved by the dards), Rules were grante	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Previous Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,368.68 1,368.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,212 2,12 Board of Direcc , 2015 (Ind AS ant) Rules, 201	P Plaza, LBS ndsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 (40.01) 71.42 1,298.64 - (0.06) (0.06) 0,06) tors at its meet 5) prescribed L 6. 5/25%, for whic	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 - 0.97 1,298.64 - 0.97 ing held on F under Sectio	CON Correspon 3 months the previous 2 on 31.122 on 31.122 on 31.122 on 31.122 on 31.122 in 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in ourreperiod e 31.12.2 ted) (Un-Aud	ZO222           date for nucled periode periode 22 31.12.2           ited) (Un-Aud (19 23,606           07)         (595           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371)           64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           Act, 2013 real         2020. Balan	date s for yus yuded         Prr Acc yus yuded           Year         Year           31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (31.0         Year           (36.9         37, 	evia cour r er on 03.2 udit 71: 71: 71: 222: 449 ,299 ,12: 0 0 0 0 0 0
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल: इन्टरेस्टर एज्युकेशन इ कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेत्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा कराता. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इनटाईम इंठिया प्रायवेट लिमिटेठ, पत्ता: सी-90, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी दु: (९१-२२) ४९९८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्य जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा आधिकार स्थिमित केला जाई	आवआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ताणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्रडर्सका डा <b>िए प्रोटेवरशन फंड</b> डािटेटी शेअस्ट्री आणि प्रोटेवरशन फंड डािटेटी शेअस्ट्री आणि प्रोटेवरशन फंड डािटेटी शेअस्ट्री मार') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्ट्रेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा हो (पश्चिम), मुंबई – ४०००८३ ध संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च गिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डिम गंनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळः <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या हरतातरण हरतातरण हरतातरण क्षेत्र प्रयूच डिविडंडवस्ती दा यंत किंवा त्यापूर्वी देव न दिले ाळावर म्हणजेव, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गुन्सफर एजंटला खालील पत्त्याव ई ०१,२०२३ पर्यंत कोणत्याही प्र मॅट खात्यात प्रक्रियेनुसार शेअस् । शेअर्सचे हस्तांतरण आणि डि झालेला फायदा हा आयईपीए	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <b>ा डीमॅट र</b> धार तरिंग, ऑडिट, ट्रान ही किंवा शेअरहोल ज (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः प्रकारचा वैध दावा एस्होल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले एफ खात्यामध्ये ज	२५८० ६६५४ त्यामध्ये ल्सफर आणि रिफंड ल्डसंद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकरि गलेली आहे. शेअरहो तालेली आहे. शेअरहोत् केला गेला न तीही सूचना न देता न ने न गेल्यास शेअरह मा केला जाईल आ	त वर्ष किंवा 'ट खात्यात रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सला भ्राणि अशा	Pa Sr. No. 1. 1 2. M 4. M 5. T 5. T 6. E 7. C 6. E 7. C 8. E (C 0. C 1. This 2. M 0. C 0. C	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period efore tax (after Exceptional items) iet Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) iet Profit / (Loss) for the period fter tax (after Exceptional items) total Comprehensive Income for the reiod (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review a statement has been prepared in npanies (Indian Accounting Standa Company has granted total 30 laki e granted at discount of 10%, for the teral Reserve since all the ESOPes'	NDALC           E QUA           3 months ended on 31.12.2022           (Un-Audited           9.184.55           918.66           678.06           669.25           1.298.64           -           2           669.25           1.298.64           -           a           a           a           a           1.04           bs ESOPs on Awhich exercise           which exercise	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL	Co. Op. Housis dsormachines CIN: L999 IDATEI INE MOC INE MAC INE MAC INFO INFO INFO INFO INFO INFO INFO INFO	ng Society, N com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Society figures for previous period ended 31.12.2021 (Un-Audited) 21.732.08 731.80 731.80 549.88 487.30 1,298.64 0.85 0.85 proved by the dards) Rules rd) (Amendments were granted pount of Rs. 28 s.	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Previous Accounting Year ended on 31.03.2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 Board of Direcc , 2015 (Ind As ent) Rules, 201 d at discount ( 4,79 lakhs of S	P Plaza, LBS ndsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 - (0.06) (0.06) 0.06) 0.05 prescribed L 6. prescribed L 6. prescribed L 6. prescribed L	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 825.99 1,298.64 - 0.97 0.97 0.97 0.97	Correspon Correspon 3 months the previa year end on 31.12.2 10 (Un-Audi 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1.298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to figures ous e period e period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25.267 52 (111. 52 (11. 52 (11	ZO22           date         Year to for for all state           for         figures previde periode           periode         jreide           23,112.2         jreide           ited)         (Un-Aud (Un-Aud (19)           119         23,606           077)         (595           08)         (777           79)         (371           6.64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71         (1	date for couser (Add)         Presson (Add)           3for (Add)         3for (Add)           36.69         37, (Add)           .45)	evic our r er on 3.2 udit 71: 71: 222 445 ,298 ,122 ( ( ( ( ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) (
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल: इन्टर्इस्ट्रेस् एज्यु केशन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेकोवेळी बदललेत्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबेधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारषे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इनटाईम इंक्यिा प्रायवेट लिमिटेट, पत्वा: सी-9०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोर्ज संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी दु: (९१-२२) ४९९८ ६००० ई-मेल: Int.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्य जातीत. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा आधिकार स्थियीगत केला जाई	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरत्तेत्रट्रस्क इक्टिटी शेअस्त्री इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्टि शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रि शेअ से, असे इक्रिटी शेअर्स इन्ट्रेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा हो (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च गिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डिग मंनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या हस्तातरण क्रिया सूचना हस्तातरण क्रिया स्टूपिएफ)च्या हस्तातरण हस्तातरण व्यक्षेत्र के अथॉरिटी (अकाऊं क्सं ज्यांचे डिविडंड दिले गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंय क्सन् के अथॉरिटी (अकाऊं क्सं ज्यांचे डिविडंड दिले गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंय क्सन् क्सं क्स्तांतरण आणि डि ज्ञालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ 3	प्लॉट क्र. थी-२३ क्स (९१-२२) २ <u>ाण</u> <b>ाडीमॅट र</b> धार इंटिंग, ऑडिट, ट्राग ही किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात अ 1 हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा परहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले एफ खात्यामध्ये ज अथॉरिटीकडे ऑनत	२५८० ६६५४ त्यामध्ये त्यामध्ये ल्डसंद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट कलेल्या डिविडंडकर्गि गलेली आहे. शेअरहो गलेली आहे. शेअरहोत्डकेला गेला न तीही सूचना न देला ग ने न गेल्यास शेअरह म्मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई	त वर्ष किंवा 'ट खात्यात रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सला आणि अशा	Pa Sr. No. 1. 1 2. N 4. N 4. N 4. N 5. 1 5. 1	INDSOR rtner in Progress STA FOR TH Particulars Detal income from operations let Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional items) let Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tel Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tel Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tel Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tel Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) ther Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) bal Comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is statement has been prepared in npanies (Indian Accounting Standa Company has granted total 30 lak e granted at discount of 10%, for 1	NDALC           B QUA           3 months ended on 31.12.2022           (Un-Audited 9,184.55           918.66           0 918.66           678.06           1.298.64           -           669.25           1.298.64           -	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( PROVIDENTIAL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1.41 1.41 1.41 ee and were ap coounting Standa 7,50,000 Optior 2021.Total am y the employee Interest outstar	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Solution (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 731.80 731.80 731.80 731.80 0.85 0.85 0.85 proved by the dards), Rules were grante out of Rs. 28 s.	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Previous Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,212 2,12 Board of Direc , 2015 (Ind AS ant) Rules, 201 ent) Rules, 201 at discount 4.79 lakhs of S	P Plaza, LBS ndsormachine D FINA 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 - (0.06) (0.06) tors at its meet 5) prescribed L 6. of 25%, for whic Share Option C or the year ender	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in box grave period e 31.12.2 ted) (Un-Aud (	ZO22           date         Year to for figures periode periode           1022         31.12.2           ited)         (Un-Aud (Un-Aud )           19         23,600           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371           .64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           Act, 2013 real ESOPs) has ecure the exp	date date s for 2021         Prr Acc 3(0)           Star         Year           Visit         Year           Visit         Year           (At         31.(d)           (At         37)           .45)	evic our r er on <u>03.2</u> udit 713 713 222 449 ,122 (0 (0 (0 (0 ) sfer Con
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल. इन्ट्रेस्टर एज्यु केशन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ('' <b>निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतरथळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न /स्पष्टीकरणाकरिता, शेअरह <b>लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड,</b> प्ला: सी–90, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळे <b>संपर्क वक्की:</b> श्री. जय प्रकाश व्हीपी <b>दुर्</b> (९१–२२) ४९१८ ६००० <b>ई–मेल:</b> mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पानक करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयर्ड्य जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा आधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयर्डपीएफ अथॉरिटीमधून अशा प्रक	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रुस्तातरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अ५–१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गन्या आयईपीएफ शेअर्सच्या ! शेअर्सचे हस्तांतरण आणि डि ! झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>ा</u> <b>डिमिंट प्</b> रदार इंटिंग, ऑडिट, ट्रान ही किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, : लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ हस्तांतरण करिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा परहोल्डर्सला कोणत डेविडंडचे देय दिले एफ खात्यामध्ये ज अथॉरिटीकडे ऑनल गरले गेले आहे ते दे	२५८० ६६५४ त्यामध्ये त्यामध्ये त्लाफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकर्ति गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गा पुरेशी आहे. : ा प्रस्तुत केला गेला ने तेनिही सूचना न देता : ते न गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई देखील भरावे लागेल	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना आणि अशा गईपीएफ–५ ल. हा अर्ज	Pa Sr. No. 1. 1 2. M 4. M 5. T 5. T 6. E 7. C 6. E 7. C 8. E 7. C 0. C 1. The 2. M 4. M 5. T 7. C 0.	INDESOR there in Progress STA FOR THE Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period ter Profit / (Loss) for the period ter Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) otal Comprehensive Income for th therida (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other omprehensive Income (after Tax) quity Share Capital there Equity armings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is statement has been prepared in npanies (Indian Accounting Stand& Company has granted total 30 laki e granted at discount of 10%, for vieral Reserve since all the ESOPes' the company had given inter-corpo as created an equitable mortage	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 918.66 0 918.66 678.06 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.04 1.04 1.04 wed and recomr accordance w drol Rules, 2015 hs ESOPs on A which exercise options lapsed rate loans of Rs in the year 2015	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( e: www.wind NSOL NSOL NSOL NSOL NSOL NCorresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 0.86 0.98 0.9	Co. Op. Housis dsormachines CIN: L999 CIN: L999 CIN	ng Society, N com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Society (Un-Audited) 21,732.08 731.80 731.80 731.80 731.80 549.88 487.30 1,298.64 0.85 0.85 0.85 proved by the dadrds) Rules rd) (Amendments were granted sout of Rs. 28 sout of Rs. 10 bible value of th bible value of th	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI 31.03.2022 (Audited) 33.934.89 1.868.68 1.868.68 1.868.68 1.377.93 1.341.23 1.298.64 27.654.94 2.12 2.12 Board of Direcc , 2015 (Ind AS ent) Rules, 201 ad at discount of Sent 2.12 2.12 2.12 31.27 Lakhs ff 31.27 Lakhs ff 2.12 Lakhs ff 2.1	P Plaza, LBS hdsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 3.0.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 	CON Correspon 3 months the previous 2 year end on 31.12.2 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in out of the second sin out of the second sin out of the second sin out of the second is in out of the second period e period e 1,12,2 (111. 2,2,267 32 (111. 32 (111. 32 (111. 32 (111. 32 (111. 32 (111. 34 (464. 36 (72. 34 1,298 - 52 (0. 52 (0. 53 (0	ZO22           date         Year to for for all         Second generation           11         23,606           11         23,606           11         23,606           11         23,606           11         23,606           11         23,606           11         23,606           11         (19           11         (595           12         (1777           13         (1777           14         1,296           15         1           16.4         1,296           1         1           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11           1         (11 <t< td=""><td>date date s for cous         Pres Fea Yea Meded           0221         31.0           dited)         (Au           36.69         37,           .45)        </td><td>evio count r en 03.2 udite 713 713 713 713 713 713 713 713 713 713</td></t<>	date date s for cous         Pres Fea Yea Meded           0221         31.0           dited)         (Au           36.69         37,           .45)	evio count r en 03.2 udite 713 713 713 713 713 713 713 713 713 713
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल. इन्ट्रेस्टर एज्यु केशन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ('' <b>निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतरथळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न /स्पष्टीकरणाकरिता, शेअरह <b>लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड,</b> प्ला: सी–90, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळे <b>संपर्क वक्की:</b> श्री. जय प्रकाश टहीपी <b>दु:</b> (९१–२२) ४९१८ ६००० <b>ई–मेल:</b> mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पानक करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईप्र् जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा आधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अथॉरिटीमधून अशा प्रक	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रुस्तातरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अ५–१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गन्या आयईपीएफ शेअर्सच्या ! शेअर्सचे हस्तांतरण आणि डि ! झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका	प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>ाण</u> <b>ाडीमॅट एटार</b> विंटींग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, , लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ ह स्तांतरणाकरिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा रहोल्डर्सला कोणतं डेविडंडचे देय दिले एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनत रारले गेले आहे ते दे अर्जाराह कंपनीच्य	२५८० ६६५४ त्यामध्ये त्यामध्ये त्लाफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकर्ति गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गा पुरेशी आहे. : ा प्रस्तुत केला गेला ने तेनिही सूचना न देता : ते न गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई देखील भरावे लागेल	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे होल्डर्सने हे ग्रमा केले रहोल्डर्सना प्राणि अशा गईपीएफ–५ ल. हा अर्ज र्यालयामध्ये	Pa Sr. No. 1. 1 2. 1 4. 1 4. 1 5. 7 5. 7 4. 4 6. E 7. 0 8. E ( 0 0. 1. 1 1. 1 1	INDESOR rtner in Progress STA FOR THE Particulars Detal income from operations tet Profit / (Loss) for the period pefore Exceptional items and Tax) tet Profit / (Loss) for the period pefore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period feror tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period tet ax (after Exceptional items) basic Exceptional items) Basic Exceptional discontinued perations) Basic Exceptional disconting Stande Company has granted total 30 lake te granted at discount of 10%, for ' teral Reserve since all the ESOPs i he company had given inter-corpora as created an equitable mortgage tet of the company for an estimate coounting year. Hence the Compan provery/settlement of the outstand	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 0 918.66 678.06 1 678.06 1 678.06 1 678.06 1 678.06 1 678.06 1 678.06 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0 1 1 0	Preceding 3 months ended on 30.09.2022           (Un-Audited)           8,267.58           547.81           376.29           384.72           1,298.64           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.58           0.59           and Companie           guest 13, 2018.           6706 Lakhs in:           -20. The comparid of 1.5 year           it oextend realities	Dev Milan C PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 - 0.86 0	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MC DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1,298.64 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 917.36 900.86 1,298.64 1,210.37 900.86 1,298.64 1,210.37 900.86 1,298.64 1,210.37 900.86 1,298.64 1,210.37 900.86 1,298.64 1,210.37 1,210.37 900.86 1,298.64 1,210.37 1,21	ng Society, N com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA DUNA Solution (Un-Audited) 21,732.08 731.80 732.08 731.80 732.08 731.80 732.08 732.08 732.08 733.80 73.80 74.80	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI 31.03.2022 (Audited) 33.934.89 1.868.68 1.868.68 1.377.93 1.341.23 1.298.64 27,654.94 2.12 2.12 Board of Direc , 2015 (Ind AS ent) Rules, 201 d at discount d at discount A.79 lakhs of S	P Plaza, LBS ndsormachine D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 (40.01) 0.06) (0.06) (0.06) 0.06) tors at its meett bhare Option C for the year ender state on realisation	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 825.99 1,298.64 	CON Correspon 3 months the previa year end d) (Un-Audit 10,013.7 507.5 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATEE ding Year to figures curre period e 021 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111. 53	ZO222           date         Year to for figures previde 22 31.12.2           ited)         (Un-Auc (Un-Auc .19 23,600           07)         (595           07)         (595           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371           .64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           72)         (2020, Balan F ESOPs) has           ecure the expo , 2020, using ment has bee ate actions ha	date s for yus yreas s for 2021         Prr Acc 31.0           Yeas yreas yreas (A5)         Yeas yreas yreas (A5)         Yeas yreas	evio coun r en on 03.2 udite 713 713 713 713 713 713 713 713 713 713
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टें. ई-मेल. इन्ट्रेस्टर एज्यु केशन द कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ('' <b>निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतरथळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न /स्पष्टीकरणाकरिता, शेअरह <b>लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड,</b> प्ला: सी–90, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळे <b>संपर्क वक्की:</b> श्री. जय प्रकाश टहीपी <b>दु:</b> (९१–२२) ४९१८ ६००० <b>ई–मेल:</b> mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पानक करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईप्र् जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा आधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अथॉरिटीमधून अशा प्रक	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रुस्तातरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अ५–१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गन्या आयईपीएफ शेअर्सच्या ! शेअर्सचे हस्तांतरण आणि डि ! झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका	्प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> <b>ाडीमॅट रदार</b> विंग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ कारचा ने के <u>का</u> येथे देण्यात अ । हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः परकारचा नै थे दावा (एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनत रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचार	२५८० ६६५४ त्यामध्ये त्यामध्ये त्वसंप्र आगि रिफंड ल्डसंद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोत्डर्सन फलेल्या डिविडंडकरि गलेली आहे. शेअरहो गलेली आहे. शेअरहो ग पुरेशी आहे. : । प्रस्तुत केला गेला ग तीही सूचना न देता न गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयह देखील भगवे लागेल या नोंदणीकृत कार्या	त वर्ष किंवा 'ट खात्यात रिंता त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे होल्डर्सने हे होल्डर्सन हे रहोल्डर्सना आणि अशा गईपीएफ–५ ल. हा अर्ज यलियामध्ये ादेशानुसार	Pa Sr. No. 1. 1 2. N 4. N 4. N 4. N 4. N 5. 1 5. 1	INDESOR Inter in Progress STA FORTHUS FORTH	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 9 918.66 9 918.66 678.06 1.298.64 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.0	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1.41 1.41 1.41 ee and were ap ccounting Standa 7,50,000 Option 2021.Total amo y the employee by further two y ane ended Marc	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Solution (Un-Audited) 21,732.08 731.80 735.00 745.000 745.000000000000000000000000000000000000	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI Previous Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 2,12 2,12 2,12 2,12 5,031,01 (Ind AS 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 2,12 3,127 (Ind AS 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 2,12 3,127 (Ind AS 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 2,12 2,12 3,127 (Ind AS 1,298.64 2,212 (Ind AS 1,298.64 (Ind AS) 3,212 (	P Plaza, LBS ndsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 1,298.64 0.97 1,298.64 0.97 1,298.64 0.97 0.97 0.97 ing held on F under Sectio ch exercise p Dutstanding a ed March 202 pendent valu ockdown imj ockdown imj ockdown imj ockdown imj ockdown imj ockdown imj ockdown imj	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATEE ding Year to is in but generations is in curre period e 31.12.2 ted) (Un-Aud	ZO22           date         Year to for for unded periode periode periode periode periode periode periode proversion (19, 23,606 07)           022         31.12.2 (19, 2020)           037)         (595 03)           077)         (595 03)           077)         (595 03)           077)         (595 03)           077         (371 64           1.296 -         -           71)         (11 71)         (11 71)           711         (11 71)         (11 71)           Act, 2013 real c, 2020, using nent has bee ate actions has beed bec 31, 20 25 Lakhs.	date date s for 2021         Prr Acc 3(2)           Star         Year           Visit         Year           Visit         Year           (At 3.69         37, (A5)           .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45) <t< td=""><td>evio oun 03.2 udite 713 713 222 449 ,298 ,122 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0</td></t<>	evio oun 03.2 udite 713 713 222 449 ,298 ,122 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्टरेस्टर एउट्युकेशन ६ कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ( <b>''निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस् उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबेधित शेअस् उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/ स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लेंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, पताः सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोर्ज संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी दु: (९१–२२) ४९१८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांके पालन करत्त कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्प जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमा कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा अधिकार स्थिपित केला जाईर शेअरहोल्डर्सना आयईपीएफ अधॉरिटीमधून अशा प्रक अर्जवरती करावा जो संकेतस्थळ: <u>www.iepf.go</u> केल्यानंतर त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीराह त पाठवावा.	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रुस्तातरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अ५–१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गन्या आयईपीएफ शेअर्सच्या ! शेअर्सचे हस्तांतरण आणि डि ! झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका	्प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> <b>ाडीमॅट रदार</b> विंग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ कारचा ने के <u>का</u> येथे देण्यात अ । हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः परकारचा नै थे दावा (एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनत रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचार	२५८० ६६५४ <b>त्यास्टरेगे</b> न्यफर आणि रिफंड न्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमेंट अशा शेअरहोल्डर्सने कलेल्या डिविडंडकपि गलेली आहे. शेअरहो गलेली आहे. शेअरहो ग पुरेशी आहे. : । प्रस्तुत केला गेला न तीही सूचना न देला न तेत्र में कला जाईल आ लाईन अर्ज हा आयद्द देखील भरावे लागेल या नोंदणीकृत कायां का मंडळाच्या आते <b>फायनान्स तिमिटेट</b> स्व	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे वेल्डर्सने हे प्रकार्यकले प्रहोल्डर्सना आणि अशा गईपीएफ–५ त. हा अर्ज यत्वियामध्ये बेशानुसार <b>ड करिता,</b> वाक्षरीकर्ता	Pa Sr. No. 1. 1 2. M 4. M 5. T 6. E 7. C 6. E 7. C 6. E 7. C 8. E 7. C 6. E 7. C 8. E 7. C 8. E 7. C 8. C 8. C 1. T 7. C 8. C 8. C 1. T 1. T 2. M 1. T 1. T	INDESOR Inter in Progress STA FORTHUS FORTHUS Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period refore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) otal Comprehensive Income for th eriod (after Tax) and Other omprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is tatement has been prepared in npanies (Indian Accounting Stand& Company has granted total 30 lake e granted at discount of 10%, for ieral Reserve since all the ESOPes' he company had given inter-corpo as created an equitable mortgage ite of the company for an estimate coovery/settlement of the outstand view of uncertainty of ultimate col 31.81 Lakhs, for nine month ended he company had given interest b egotiation with respect to fulfilmen	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 918.66 0 918.66 678.06 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.04 1.04 1.04 wed and recomr accordance w accordance w accordance w accordance w accordance w drol Rules, 2015 hs ESOPs on Al which exercise options lapsed rate loans of Rs in the year 2015 drealization pp my has decided ing amount. Ilection of furthe IDec 31,2022 a earing capital a earing capital a earing capital a	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited) 8.267.58 547.81 547.81 376.29 384.72 1.298.64 0.58 0.58 0.58 0.58 0.58 0.58 0.58 0.58	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 0.86	Co. Op. Housis desormachines CIN: L999 CIN: L999 CI	ng Society, N com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Society, N 99MH1963PI (Un-Audited) 21,732.08 731.80 732.85 8 8 8 8 8 8 8 9 8 9 9 9 9 9 9 9 9 9 9	Accounting Sended Send	P Plaza, LBS hdsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in out of the second sin out of the second s	ZO222           date         Year to for for and been and the previous and the previ	date date s for yous yreas (2021 31.0 (31.0) (45)         Prr Acc yreas (31.0) (45)	evio oun 03.22 udite 713 713 222 449 298 ,122 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्युतेशन २ इंप्र्वी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्त्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतरथळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इन्टाईम इंठिया प्रायवेट लिमिटेड, पत्ता: सी–90, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोर्ज संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी क्यू (९१–२२) ४९१८ ६००० ई–मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात तियमांवे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्प्र जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा आधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अथॉरिटीमधून अशा प्रक अर्जावरती करावा जो संकेतस्थळ: <u>www.iepf.go</u> केल्यानंतर त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसह ल पाठवावा.	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रुस्तातरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अ५–१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गन्या आयईपीएफ शेअर्सच्या ! शेअर्सचे हस्तांतरण आणि डि ! झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका	्प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> <b>ाडीमॅट रदार</b> विंग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ कारचा ने के <u>का</u> येथे देण्यात अ । हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः परकारचा नै थे दावा (एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनत रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचार	२५८० ६६५४ <b>त्यामध्ये</b> न्त्रफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकर्ति गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेरी अन्ते हा प्रस्तुत केला गेला न तेनिही सूचना न देता न तेन गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई देखील भरावे लागेल या नोंदणीकृत कार्या लक मंडळाच्या आदे रवा <b>फायनान्स लिमिटेव</b> रवा	त वर्ष किंवा 'ट खात्यात र्तिना त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे होल्डर्सने हे होल्डर्सने हे होल्डर्सन रहोल्डर्सन प्रा जमा केले रहोल्डर्सना आणि अशा गईपीएफ–५ ल. हा अर्ज यतियामध्ये यतियामध्ये देशानुसार <b>टब करिता,</b>	Pressure           Sr.           No.           1.           1.           2.           4.           4.           4.           5.           7.           6.           7.           6.           7.           6.           7.           8.           9.           Note:           1.           1.           7.           6.           7.           6.           7.           7.           8.           9.           1.      <	INDESOR Inter in Progress STA FORTHUS FORTHUS FORTHUS Particulars Dial income from operations et Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) et Profit / (Loss) for the period effore tax (after Exceptional items) otal Comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity amings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is statement has been prepared in npanies (Indian Accounting Standa Company has granted total 30 lakk e granted at discount of 10%, for iteral Reserve since all the ESOPS of the company had given inter-corpo as created an equitable mortgage ate of the company for an estimate coounting year. Hence the Compa provery/settlement of the outstand oview of uncertainty of ultimate col 31.81 Lakhs, for nine month ended he company had given interest b egotiation with respect to fulfilmen nded March 31, 2020, the compan	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9,184.55 9,918.66 9,184.55 9,918.66 678.06 1,298.64 1,299.64 1,299.64 1,299.64 1,20	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis decormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,141 1.41 1.41	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Solution (Un-Audited) 21,732.08 731.80 73	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI SENDI Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 2,12 2,12 2,12 2,12 5,031 (Ind AS accurtises be court is set of the securities be ue to the panc have no impa on the said inte ued for the perit evelopment o ave to enter int and not accrue:	P Plaza, LBS ndsormachine D FINA D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 1,298.64 0.97 0.97 0.97 ing held on F under Sectio ch exercise p Dutstanding a ed March 202 pendent valu ookdown imj ookdown imj	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in but generations read and the second solution of the	ZO22           date         Year to for for unded periode periode periode periode periode periode periode periode proversion (19, 23,606 07)           (19         23,606 07)           (595 08)         (777 79)           (371)         (10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10, 10,	date date s for 2021         Prr Acc.           s for 2021         31.0           ilited)         (At 3.69           .45)	evio coun r en 03.2 udite 713 713 713 713 713 713 713 713 713 713
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आा शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आा शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इन्टाईम इंक्यिग प्रायवेट लिमिटेड, पत्ता: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोर्ज संपर्क व्यक्ती: थी. जय प्रकाश व्हीपि सूर (९१–२२) ४९१८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात तियमांवे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्प्र जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअरसंवरील मतदानाचा आधिकार स्थिगित्म कला योगर कल्यानंतर तथाची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसटा ज्वा कल्यानंतर त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसह ल पाठवावा.	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानान्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>रेता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रिता सूचना</u> <u>रुस्तातरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं मर्स ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अ५–१६ पासून डिविडंडवरती दा र्यंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गन्या आयईपीएफ शेअर्सच्या ! शेअर्सचे हस्तांतरण आणि डि ! झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका	्प्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>m</u> <b>ाडीमॅट रदार</b> विंग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ (आयईपीएफ) छ कारचा ने के <u>का</u> येथे देण्यात अ । हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः परकारचा नै थे दावा (एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनत रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचार	२५८० ६६५४ <b>त्यामध्ये</b> न्त्रफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकर्ति गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेरी अन्ते हा प्रस्तुत केला गेला न तेनिही सूचना न देता न तेन गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई देखील भरावे लागेल या नोंदणीकृत कार्या लक मंडळाच्या आदे रवा <b>फायनान्स लिमिटेव</b> रवा	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना आणि अशा मईपीएफ–५ ल. हा अर्ज र्यालयामध्ये गदेशानुसार <b>ड करिता,</b> वाक्षरीकर्ता <b>डा पटवर्धन</b>	Pa           Sr.         No.           1.         1           2.         M           4.         M           5.         1           7.         C           6.         E           7.         C           8.         E           7.         C           8.         E           7.         C           8.         E           9.         C           3.         The           9.         C           6.         E           7.         C           8.         E           9.         C           1.         The           7.         C           8.         E           9.         C           1.         The           7.         C           6.         E           9.         Note:           1.         The           7.         C           1.         The           1.         The           1.         The           1.         The	INDESOR Inter in Progress STA FORTHUS Particulars Data income from operations let Profit / (Loss) for the period refore Exceptional items and Tax) let Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fer tax (after Exceptional items) otal Comprehensive Income for th er do (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other omprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity arnings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is tatement has been prepared in npanies (Indian Accounting Stand& Company has granted total 30 lakk e granted at discount of 10%, for secovery/settlement of the outstand view of uncertainty of ultimate col 31.81 Lakhs, for nine month ended he company had given interest be egotiation with respect to fulfilmen nded March 31, 2020, the compan view of the uncertainty regarding akhs, for nine month ended Dec 31	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 918.66 918.66 0 918.66 678.06 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.298.64 1.04 1.04 1.04 wed and recomr accordance w accordance w accordance w accordance w accordance w accordance w accordance w accordance w accordance w accordance w base control base SOPs on Al which exercise a rate loans of Rs in the year 2015 options lapsed rate loans of Rs in the year 2015 de realization pp my has decided ing amount. Ilection of furthe Dec 31,2022 a earing capital a earing capital a control of the terms of y had made pro- goutcome of the _2022 amountil	Fice: 102/103, Websit	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 0.86	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO Perof of date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1.270.37 1.270.37 917.36 900.86 1.298.64 1.298.64 1.411 1.411 ee and were ap cocounting Standar, 50.000 Option y the employee Interest outstar- ated the realize are ended Marc by further two y not accrued inte aggregate of inter estimated cc mpany continu ggregate of inter e of the pant of the conter of the set of the conter of the set of the conter of the set of the conter pant of the conter of the set of the set	ng Society, N com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Society, N Period ended 31.12.2021 (Un-Audited) 21.732.08 731.80 731.8	Accounting SENDI SENDI SENDI SENDI SENDI SENDI SENDI SENDI 31.03.2022 (Audited) 33.934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 2,7654.94 2,7654.94 2,12 2,12 Board of Direct , 2015 (Ind AS ent) Rules, 201 d at discount of A.79 lakhs of S 31.27 Lakhs ff 2015 Z Lak	P Plaza, LBS Assormachine D FINA D ON 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited) 9.936.39 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97	CON Correspon 3 months the previo d on 31.12.2 d) (Un-Audi 10,013.7 507.5 507.5 340.4 479.7 1,298.6 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5 0.5	SULTS R 31, 2 SOLIDATED ding Year to is in boto real of the second sin to real of the second sin the	ZO22           date         Year to for for and period e previde pre	date date s for cous mided         Prrs s for cous year           (Au         Prrs s for cous year         Prrs year           (Au         Year           (Au         (Au           (Au         (Au <tr< td=""><td>evic oun 03.22 udita 713 222 4499 ,298 ,122 0 0 0 0 sferr com reinti in cu in cu in cu in cu sferr s, 10</td></tr<>	evic oun 03.22 udita 713 222 4499 ,298 ,122 0 0 0 0 sferr com reinti in cu in cu in cu in cu sferr s, 10
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इं-पेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इं-पेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इं-पेल: विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्मनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, पता: सी-१०१, २४७ पार्क, एल.वी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क व्यक्ती: थी. जय प्रकाश व्हीपि स्ट्रे (९१-२२) ४९१८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात तियमांवे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्प्र जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअरसंवरील मतदानाचा आधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अथॉरिटीमधून अशा प्रक अर्जावरती करावा जो संकेतस्थळ: <u>www.iepf.go</u> केल्यानंतर त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसह ल पाठवावा. तारीख: फेब्रुवारी १३, २०२३ स्थळ: मुंबई	आवआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प. ट., ठाणे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरत्तेत्रदर्शन फंड इक्टिटी शेअस्ट्री डक्टिटी शेअस्ट्री इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रिश्र स्व स्ट्रोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य स्ट्रोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य स्ट्रोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य होल्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा स्ट्रोल्डर्सन रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा शे (पश्चिम), मुंबई – ४०००८३ श संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डिम ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्सनुळे ल. करच्या शेअर्सवरती दावा करायचा <u>४.ग</u> वरती उपालब्ध आहे, तसेच न्याला संबंधित दस्तावेज जोडून न	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>देवा सूचना</u> (आयईपीएफ)च्या <u>हस्तांतरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं क्सं ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन पार्स् डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन पर्स् विविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन पर्स्त् डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन स्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शिल्प्य श्रेअर्सचे हस्तांतरण आणि डि इ झालेला फायदा हा आयईपीएफ असल्यास त्यांनी आयईपीएफ-५ न न्यूह केलेल्या आयईपीएफ-५ न	प्लॉट क्र. थी-२३ क्स (९१-२२) द <u>ा</u> <b>ा डीमॅट र</b> धार र्जटिंग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ हस्तांतरणा करिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा परहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले उभ्जांस्ह कंपनीच्य अर्थांस्टीकडे ऑनल् रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचार आयआयएफएल	२५८० ६६५४ <b>त्यामध्ये</b> न्त्रफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकर्ति गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेक् रावेली आहे. शेक् मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई देखील भरावे लागेल या नॉदणीकृत कार्या लक मंडळाच्या आते रचा <b>फायनान्स लिमिटेट</b> रचा	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना आणि अशा मईपीएफ–५ ल. हा अर्ज र्यालयामध्ये गदेशानुसार <b>ड करिता,</b> वाक्षरीकर्ता <b>डा पटवर्धन</b>	Pa Sr. No. 1. 1 2. No. 1. 1 4. N 4. N 4. N 5. 1 7. C 6. E 7. C 8. E ( c C 8. E ( c C 8. E 1. This Constant	INDESOR there in Progress STA FORTHUS FORTH	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 9 918.66 9 918.66 678.06 1.298.64 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.0	Fice: 102/103, Websit <b>DNE/CO</b> <b>RTER</b> <i>A</i> <b>Preceding</b> <b>3 months</b> ended on <b>30.09.2022</b> <b>(Un-Audited)</b> <b>8.267.58</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>376.29</b> <b>384.72</b> <b>1.298.64</b> <b>-</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> tith the Comparis <b>3.01.5</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599</b>	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,141 1.41 1.41 1.41 1.41 8.200 Option 2021.Total amo y the employee by further two y and accrued inte aggregate of int n earlier year i destant de calize agregate of int n earlier year i destant de contrate of the aggregate of inter Results filed v	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Sonths Vear to date figures for period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08 731.80 731.	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI SENDI Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 1,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,212 (Lakhs fit es securities bi ue to the panci 4.79 lakhs of S 31.27 Lakhs fit es securities bi ue to the panci at discount i dat discount of taxe no impa	P Plaza, LBS ndsormachine D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATEE ding Year to is in vertical sin solution read (Un-Aud 1,22,267 32 (111. 32 (111.	ZO22           date         Year to for for additional periode           1         Year to periode           1         periode           1         23,606           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371           .64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           72)         (2020) Balan           ESOPS) has         ecure the exp           ad Dec 31, 20	date date s for cous (2021         Prr Yea (2021           31.0         (At 3.69         37, (A5)           .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)	evic cour r er on 03.2 udit 713 713 222 449 ,298 ,122 ( ( ( ( ( ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( )
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इं-पेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इं-पेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन २ इं-पेल: विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार (''निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअस उपलब्ध पत्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्मनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह लिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, पता: सी-१०१, २४७ पार्क, एल.वी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क व्यक्ती: थी. जय प्रकाश व्हीपि स्ट्रे (९१-२२) ४९१८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात तियमांवे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्प्र जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअरसंवरील मतदानाचा आधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अथॉरिटीमधून अशा प्रक अर्जावरती करावा जो संकेतस्थळ: <u>www.iepf.go</u> केल्यानंतर त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसह ल पाठवावा. तारीख: फेब्रुवारी १३, २०२३ स्थळ: मुंबई	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 ायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, ठाणे – ४०० ६०४ - दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरतेत्दर्शन फंड इत्टिटी शेअरति इन्ट्रेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इक्र्ट्रे शि स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर्य रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ हित. तर्र मार्च ०१, २०२३, पर स्होल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा होल्डर्सने राजेस्ट्रार आणि शेअर ट्रा से (पश्चिम), मुंबई – ४०००८३ स संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च पिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डि ांनुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल.	ानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११–२२) ४१०३ ५००० • फॅंद • संकेतस्थळ: <u>www.iifl.cor</u> रेता सूचना <u>देवा सूचना</u> (आयईपीएफ)च्या <u>हस्तांतरण</u> व्यशन फंड अथॉरिटी (अकाऊं क्सं ज्यांचे डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन पार्स् डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन पर्स् विविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन पर्स्त् डिविडंड दिले गेले नात एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड क्सन स्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शिल्प्य श्रेअर्सचे हस्तांतरण आणि डि इ झालेला फायदा हा आयईपीएफ असल्यास त्यांनी आयईपीएफ-५ न न्यूह केलेल्या आयईपीएफ-५ न	प्लॉट क्र. थी-२३ क्स (९१-२२) द <u>ा</u> <b>ा डीमॅट र</b> धार र्जटिंग, ऑडिट, ट्रान हि किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : हावा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ हस्तांतरणा करिता वर संपर्क साधावा: प्रकारचा वैध दावा परहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले उभ्जांस्ह कंपनीच्य अर्थांस्टीकडे ऑनल् रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचार आयआयएफएल	२५८० ६६५४ <b>त्यामध्ये</b> न्त्रफर आणि रिफंड ल्डर्सद्वारे सलग सात अथॉरिटीच्या डीमॅट अशा शेअरहोल्डर्सन कलेल्या डिविडंडकर्ति गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेअरहो गावेली आहे. शेक् रावेली आहे. शेक् मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयई देखील भरावे लागेल या नॉदणीकृत कार्या लक मंडळाच्या आते रचा <b>फायनान्स लिमिटेट</b> रचा	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना आणि अशा मईपीएफ–५ ल. हा अर्ज र्यालयामध्ये गदेशानुसार <b>ड करिता,</b> वाक्षरीकर्ता <b>डा पटवर्धन</b>	Pa Sr. No. 1. 1 2. No. 1. 1 4. N 4. N 4. N 5. 1 7. C 6. E 7. C 8. E ( c C 8. E ( c C 8. E 1. This Constant	INDESOR Inter in Progress STA FORTHUS FORTHUS FORTHUS Particulars Dial income from operations et Profit / (Loss) for the period before Exceptional items and Tax) et Profit / (Loss) for the period effore tax (after Exceptional items) tet Profit / (Loss) for the period fetr tax (after Exceptional items) otal Comprehensive Income for the reiod (Comprising Profit/(Loss) for the eroid (after Tax) and Other comprehensive Income (after Tax) quity Share Capital ther Equity annings Per Share (of ₹2/- each) or continuing and discontinued perations) Basic : Diluted: above financial results were review is statement has been prepared in npanies (Indian Accounting Standa Company has granted total 30 lakk e granted at discount of 10%, for 1 teral Reserve since all the ESOPS the the company had given inter-corpo as created an equitable mortgage ate of the company for an estimate coounting year. Hence the Compa provery/settlement of the outstand oview of uncertainty of ultimate col 31.81 Lakhs, for nine month ended he company had given interest b egotiation with respect to fulfilmen nded March 31, 2020, the compan n view of the uncertainty regarding akhs, for nine month ended Dec 31 above is an extract of the detail	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 9 918.66 9 918.66 678.06 1.298.64 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.0	Fice: 102/103, Websit <b>DNE/CO</b> <b>RTER</b> <i>A</i> <b>Preceding</b> <b>3 months</b> ended on <b>30.09.2022</b> <b>(Un-Audited)</b> <b>8.267.58</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>376.29</b> <b>384.72</b> <b>1.298.64</b> <b>-</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> tith the Comparis <b>3.01.5</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599</b>	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,141 1.41 1.41 1.41 1.41 8.200 Option 2021.Total amo y the employee by further two y and accrued inte aggregate of int n earlier year i destant de calize agregate of int n earlier year i destant de contrate of the aggregate of inter Results filed v	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Sonths Vear to date figures for period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08 731.80 731.	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI SENDI Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 1,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,212 (Lakhs fit es securities bi ue to the panci 4.79 lakhs of S 31.27 Lakhs fit es securities bi ue to the panci at discount i dat discount of taxe no impa	P Plaza, LBS ndsormachine D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATEE ding Year to is in vertical sin solution read (Un-Aud 1,22,267 32 (111. 32 (111.	ZO22           date         Year to for for additional periode           1         Year to periode           1         periode           1         23,606           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371           .64         1,296           -         -           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           71)         (1           72)         (2020) Balan           ESOPS) has         ecure the exp           ad Dec 31, 20	date date s for cous (2021         Prr Yea (2021           31.0         (At 3.69         37, (A5)           .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)            .45)	evic cour r er on 03.2 udit 713 713 222 449 ,298 ,122 ( ( ( ( ( ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( ) ( )
ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्टर्रेस्टर एज्युकेशन २ इंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेव्या नियमांनुसार ( <b>'निय</b> त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्यावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंतिस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न / स्पष्टीकरणाकरिता, शेअरह तिंक इन्टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, पता: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क व्यक्ती: श्री. जय प्रकाश व्हीपी दू (१९–२२) ४९१८ ६००० ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पालन करत कंपनीद्वारे असे शेअर्स आयईर्य जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवेतिल मतदानाचा अधिकार स्थिगित केला जाईव शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अर्थोरिटीमधून अशा प्रक अर्जावरती करावा जो संकेतस्थळ: <u>www.iepf.gon</u> केल्यानंत त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसह त पाठवावा. तारीख: फेब्रुवारी १३, २०२३ स्थळ: मुंबई	आवआयएफएल फाय सीआयएम: L67100MH1 गायआयएफएल हाऊस, सन इन्प. ट., जागे – ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्ख्र्सका इन्ट्रिस्टर एज्युकेशन आणि प्रोटे मार्') कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्ट्रेस्टर प रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर रहोल्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०१ होत (पश्चिम), मुंबई – ४०००८३ हो (पश्चिम), मुंबई – ४०००८३ त. संबंधित शेअरहोल्डर्सकडून मार्च गिएफ अथॉरिटीकडे असलेल्या डिम मंतुसार आयईपीएफ अथॉरिटीला नाही. अशा प्रकारच्या शेअर्सनुळे ल. जरच्या शेअर्सवस्ती दावा करायचा <i>प्रा</i> त वस्ती उपलब्ध आहे, तसेच त्याला संबंधित दस्तावेज जोडून •	मानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळः <u>www.iifl.cor</u> रेता सूचना (आयईपीएफ)च्या हरतातरण हरतातरण विवा हीवेंडड दिने गेने ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड भ५-१६ पासून डिविडंडवरती दा यंत किंवा त्यापूर्वी देये न दिले कावर म्हणजेव, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअर्सच्या गुन्सफर एजंटला खालील पत्त्याव ई ०१,२०२३ पर्यंत कोणत्याही प्र मंट खात्यात प्रक्रियेनुसार शेअस् । शेअर्सचे हस्तांतरण आणि डि झालेला फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ-५ : त्याकरिता विशेष शुल्क आका नमूद केलेल्या आयईपीएफ-५ :	्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>ा</u> <b>डिप्रॅंट र</b> ्धार व्हिंग, ऑडिट, ट्राग ही किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : तिवा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः प्रकारचा वैध दावा एहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनंत रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचाा <b>आयआयएफएल</b> <b>IMITTE</b> Industrial E	२५८० ६६५४ त्यासध्ये त्यासध्ये त्यासध्ये त्वस्त राजा राज अथॉरिटीच्या डीमॅट अथा शेअरहोत्डर्सन कलेल्या डीवंडंडकरि गले शेअरहोत्डर्सन गले गेला हा आयह जे न गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयह रेखील भरावे लागेल या नोंदणीकृत कार्या लक मंडळाच्या आरे ए <b>गयनान्स लिमिटेट</b> स्व स्व केप-	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना आणि अशा मईपीएफ–५ ल. हा अर्ज र्यालयामध्ये गदेशानुसार <b>ड करिता,</b> वाक्षरीकर्ता <b>डा पटवर्धन</b>	Pa Sr. No. 1. 1 2. No. 1. 1 4. N 4. N 4. N 5. 1 7. C 6. E 7. C 8. E ( c C 8. E ( c C 8. E 1. This Constant	INDESOR there in Progress STA FORTHUS FORTH	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 9 918.66 9 918.66 678.06 1.298.64 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.0	Fice: 102/103, Websit <b>DNE/CO</b> <b>RTER</b> <i>A</i> <b>Preceding</b> <b>3 months</b> ended on <b>30.09.2022</b> <b>(Un-Audited)</b> <b>8.267.58</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>376.29</b> <b>384.72</b> <b>1.298.64</b> <b>-</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> tith the Comparis <b>3.01.5</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599</b>	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,141 1.41 1.41 1.41 1.41 8.200 Option 2021.Total amo y the employee by further two y and accrued inte aggregate of int n earlier year i destant de calize agregate of int n earlier year i destant de contrate of the aggregate of inter Results filed v	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Sonths Vear to date figures for period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08 731.80 731.	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI SENDI Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 1,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,212 (Lakhs fit es securities bi ue to the panci 4.79 lakhs of S 31.27 Lakhs fit es securities bi ue to the panci at discount i dat discount of taxe no impa	P Plaza, LBS ndsormachine D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATEE ding Year to figures period e 921 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111.	ZO222           date         Year to for for grevide previde 22 31.12.2           ited)         (Un-Aut (Un-Aut 1)9         23,600           07)         (595         000	date date s for yus yreas solution         Prr Acc yreas yreas anded           2021         31.( dited) (AL s.69         37.           .45)	evice or ren on 03.2 uditu ,186 713 713 713 2222 449 ,298 ,122 0 0 0 0 0 sfer com ren 0 222 0 0 0 0 0 com com com com com com com com com com
उाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टे. ई-मेल: इन्ट्रेस्टर एज्युकेशन श इन्ट्रेस्टर एज्युकेशन श कंपनी कायदा, २०१३च्या विभाग १२४ (६) तसेच २०१६च्या वेळोवेळी बदललेल्या नियमांनुसार ("निय त्यापेक्षा अधिक काळापासून दावा केला गेलेला नाही हस्तांतरित केले जाणार आहे. नमूद केलेल्या नियमांनुसार, कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संबंधित शेअर उपलब्ध पत्थावर सूचना पाठविण्यात आलेल्या आ शेअरहोल्डर्सनी दावा करावा. त्याची संपूर्ण तपशीलवा लक्षात घ्यावे की कंपनीद्वारे संकेतस्थळावर अपलोड वे कोणत्याही प्रकारचे प्रश्न/स्पष्टीकरणाकरिता, शेअरह त्विक इन्टाईम इंठिया प्रायवेट लिमिटेड, पत्ता: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळ संपर्क व्यक्ती: क्षी. जय प्रकाश व्हीपी दू: (११-२२) ४९१८ ६००० ई-नेल: mt.helpdesk@linkintime.co.in समजा कंपनीकडे दावा न केलेल्या डिविडंड संदर्भात नियमांचे पालन करत कंपनीद्वारे असे शेयर्स आयईर्य जातील. शेअरहोल्डर्सने हे लक्षात घ्यावे की नियमां कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार न शेअर्सवरील मतदानाचा अधिकार स्थिगित केला जाईश् शेअरहोल्डर्सला आयईपीएफ अधॉस्टिनिष्मृत अशा प्रक कंज्वानंतर त्याची एक भौतिक प्रत ही स्वाक्षरीसह त्याववाया. तारीख: फेब्रुवारी १३, २०२३ स्थळ: मुंबई <b>TACVERNI</b>	आयआयएफएल फाय सीआयएम: L67100H11 गायआयएफएल हाऊस, सन इन्प ट, जणे - ४०० ६०४ • दू: (९ : shareholders@iifl.com • शेअरहोत्टडर्सकर्जि आणि प्रोटेक्शन फॉछ इन्टहेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे इन्टहेस्टर एज्युकेशन आणि प्रोटे म्म") कंपनीचे सगळे इक्रिटी शेअ ते, असे इक्रिटी शेअर्स इन्टहेस्टर प रहोत्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०९ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोत्डर्स ज्यांनी आर्थिक वर्ष २०९ गहेत. तर मार्च ०१, २०२३, पर्य रहोत्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा होत्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा होत्डर्सने रजिस्ट्रार आणि शेअर ट्रा होत्डर्सने रजिस्ट्रात्डर्सकडून मार्च गिएफ अर्थारिटीकडे असतेल्या डिग गहे. अशा प्रकारच्या शेअर्समुळे ल. तत्या शेअर्सवरती दावा करायचा <u>४/ग</u> वरती उपलब्ध आहे, तसेच याता संबंधित दस्तावेज जोडून • <b>ER RESO</b>	मानन्स लिमिटेड 1995PLC093797 फोटेक पार्क, रोड क्र. १६२ही, ११-२२) ४१०३ ५००० • फॅंट • संकेतस्थळ: www.iifl.cor रेता सूचना (आयईपीएफ)च्या हरतातरण हरतातरण विवेड दिने गेले ना एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंठ भ५-१६ पासून डिविडंडवस्ती दा वंत किंवा त्यापूर्वी देय न दिले ाळावर म्हणजेच, <u>www.iifl.co</u> पनीच्या आयईपीएफ शेअसंच्या गन्या आयईपीएफ शेअसंच्या गन्या आयईपीएफ शेअसंच्या हालेसा फायदा हा आयईपीए असल्यास त्यांनी आयईपीएफ अ त्याकरिता विशेष शुल्क आका नमूद केलेल्या आयईपीएफ-५ :	्लॉट क्र. बी-२३ क्स (९१-२२) द <u>ा</u> <b>डिप्रॅंट र</b> ्धार व्हिंग, ऑडिट, ट्राग ही किंवा शेअरहोल ड (आयईपीएफ) : तिवा केलेला नाही, ; लेल्या/दावा न के <u>om</u> येथे देण्यात आ हस्तांतरणाकरिता वर संपर्क साधावाः प्रकारचा वैध दावा एहोल्डर्सला कोणर्त डेविडंडचे देय दिले एफ खात्यामध्ये ज अर्थारिटीकडे ऑनंत रारले गेले आहे ते दे अर्जासह कंपनीच्य संचाा <b>आयआयएफएल</b> <b>IMITTE</b> Industrial E	२५८० ६६५४ त्यासध्ये त्यासध्ये त्यासध्ये त्वस्त राजा राज अथॉरिटीच्या डीमॅट अथा शेअरहोत्डर्सन कलेल्या डीवंडंडकरि गले शेअरहोत्डर्सन गले गेला हा आयह जे न गेल्यास शेअरह मा केला जाईल आ लाईन अर्ज हा आयह रेखील भरावे लागेल या नोंदणीकृत कार्या लक मंडळाच्या आरे ए <b>गयनान्स लिमिटेट</b> स्व स्व केप-	त वर्ष किंवा 'ट खात्यात निंग त्यांच्या रिता अशा होल्डर्सने हे । जमा केले रहोल्डर्सना आणि अशा मईपीएफ–५ ल. हा अर्ज र्यालयामध्ये गदेशानुसार <b>ड करिता,</b> वाक्षरीकर्ता <b>डा पटवर्धन</b>	Pa Sr. No. 1. 1 2. N 4. N 4. N 4. N 5. 1 5. 1 5. 1 7. 0 6. E 7. 0 8. E 7. 0 8. E 7. 0 8. E 7. 0 9. 0 1. 1 1. 1 1. 1 2. N 4. N 5. 1 1. 1 5. 1	INDESOR there in Progress STA FORTHUS FORTH	NDALC E QUA 3 months ended on 31.12.2022 (Un-Audited 9,184.55 9 918.66 9 918.66 9 918.66 678.06 1.298.64 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.04 1.0	Fice: 102/103, Websit <b>DNE/CO</b> <b>RTER</b> <i>A</i> <b>Preceding</b> <b>3 months</b> ended on <b>30.09.2022</b> <b>(Un-Audited)</b> <b>8.267.58</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>547.81</b> <b>376.29</b> <b>384.72</b> <b>1.298.64</b> <b>-</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> tith the Comparis <b>3.01.5</b> <b>0.58</b> <b>0.58</b> mended by the <i>A</i> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.598.64</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599.65</b> <b>1.599</b>	Dev Milan ( PNSOL STAN Corresponding 3 months in the previous year ended on 31.12.2021 (Un-Audited 9,099.64 728.14 728.14 728.14 728.14 728.14 561.06 524.98 1,298.64 	Co. Op. Housis dsormachines CIN: L9999 IDATEI INE MO DALONE Year to date figures for current period ended 31.12.2022 (Un-Audited) 22.861.17 1,270.37 1,270.37 1,270.37 917.36 900.86 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,298.64 1,141 1.41 1.41 1.41 1.41 8.200 Option 2021.Total amo y the employee by further two y and accrued inte aggregate of int n earlier year i destant de calize agregate of int n earlier year i destant de contrate of the aggregate of inter Results filed v	ng Society, N .com Email: 99MH1963PI DUNA DUNA DUNA Sonths Vear to date figures for period ended 31.12.2021 (Un-Audited) 21,732.08 731.80 731.	ext to Tip To contact@wii LC012642 UDITE SENDI SENDI SENDI SENDI Accounting Year ended on 31,03,2022 (Audited) 33,934.89 1,868.68 1,868.68 1,868.68 1,868.68 1,377.93 1,341.23 1,298.64 27,654.94 2,12 2,12 2,12 1,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,215 (Ind AS ent) Rules, 201 0,212 (Lakhs fit es securities bi ue to the panci 4.79 lakhs of S 31.27 Lakhs fit es securities bi ue to the panci at discount i dat discount of taxe no impa	P Plaza, LBS ndsormachine D FINA D ON 3 months ended on 3.1.12.2022 (Un-Audited) 9,936.39 200.58 200.58 200.58 200.58 200.58 (40.01) 71.42 1.298.64 	Preceding 3 months ended on 30.09.2022 (Un-Audited 9,816.47 798.52 626.99 1,298.64 626.99 1,298.64 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97 0.97	CON Correspon 3 months the previous d) (Un-Audit 10,013.7 507.6 507.6 507.6 340.4 479.7 1,298.6 1,298.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0.6 0	SULTS R 31, 2 SOLIDATEE ding Year to figures period e 921 31.12.2 ted) (Un-Aud 7 25,267 52 (111. 52 (111.	ZO22           date         Year to for for all           for         figures previde previde previde previde previde (Un-Aud (19)           23,606           07)         (595           07)         (595           08)         (777           79)         (371           6.64         1,296           -         -           71)         (1	date date s for yus yreas solution         Prr Acc yreas yreas anded           2021         31.( dited) (AL s.69         37.           .45)	r end on 03.2(2 udite ,186 713 2222 449 ,298 ,122 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0

Extract of Unaudited Financial Results for the quarter and Nine months ended 31st December, 2022

Date: February 12, 2023

(Rs. in lakhs)

achines Limited Vinay Bansoc Director & CEO (DIN: 09168450)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter ended 31.12.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	63.37	340.04	158.93
2	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(10.01)	1.33	(14.33)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional / extraordinary items)	(10.01)	1.33	(14.33)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional / extraordinary items)	(10.01)	1.33	(14.33)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period)	-	-	-
6	Equity Share Capital	597.90	597.90	597.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Basic and Diluted Earnings per equity share (in Rs.) *	(0.17)	0.02	(0.24)
	·			

#### \* Figures for Quarter ended are not annualised

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's website at www.tavernier.com

2 The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board at their respective meeting held on 13th February, 2023. For Tavernier Resources Limited

Place: Mumbai Date: 13th February, 2023

Sd/-Sudhir Naheta Managing Director

	ARWARE Troit	lustrial Premi ra Road-4011 1969PLC0143 <b>FINANCIAI</b>	ses, Opp. Go 04. 371 <b>RESULTS</b>	FOR THE		<b>AND</b> Rs. In lakhs
Sr.	Particulars	3 months	ended on	9 months e	ended on	Year Ended
No.		31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
1 2	Total Income from operations and other Income Profit/(loss) before tax, exceptional items and	276.40	362.31	870.97	925.76	1303.54
3	extraordinary items Profit/(loss) before tax but after extra ordinary activities	-2.65	18.60	-7.45	48.43	44.54
-	and exceptional items)	-2.65	18.60	-7.45	48.43	44.54
4	Net Profit/(loss) from ordinary activities after tax	-2.65	18.60	-4.83	48.43	23.02
5 6	Net Profit/(loss) for the period Total Comprehensive Income for the period	-2.65	18.60	-4.83	48.43	23.02
7	(comprising of Profit and Loss) Paid- up Equity Share Capital	-2.65	18.60	-4.83	48.43	-41.08
-	(Face value shall be indicated)	580.89	580.89	580.89	580.89	580.89
8	i). Earnings per share (before extra-ordinary items) a. Basic	-0.05	0.32	-0.13	0.83	0.96
9	b. Diluted ii). Earnings per share (after extra-ordinary items and tax )	-0.05	0.32	-0.13	0.83	0.96
-	a. Basic b. Diluted	-0.05 -0.05	0.32	-0.08 -0.08	0.83	0.40

Notes:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
b) The full format of the Quarterly Un-audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange

(www.bseindia.com).

c) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable For Garware Synthetics Lim

NOTICE

#### DSP MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

#### Record Date: February 16, 2023

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit) <sup>#</sup>	Face Value (₹per Unit)	Net Asset Value ('NAV') as on February 10, 2023 (₹per unit)
DSP Tax Saver Fund	Regular	IDCW	0.46	10.00	18.721
DSP Tax Saver Fund	Direct	IDCW	0.46	10.00	58.849
DSP Small Cap Fund	Regular	IDCW	3.50	10.00	43.293
DSP Small Cap Fund	Direct	IDCW	3.70	10.00	46.613
DSP Nifty 50 Equal Weight Index Fund	Regular	IDCW	0.80	10.00	16.0785
DSP Nifty 50 Equal Weight Index Fund	Direct	IDCW	0.80	10.00	16.4847
DSP Quant Fund	Regular	IDCW	0.80	10.00	15.741
DSP Quant Fund	Direct	IDCW	0.80	10.00	16.179

# The per unit rate is same for individual and other category of investors.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to: DSP Investment Managers Private Limited ("AMC") CIN: U74140MH1996PTC099483 Investment Manager for DSP Mutual Fund Mafatlal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181 Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499 Email ID: service@dspim.com Website: www.dspim.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai

Sd/

Sunder Kocha Moolya

Wholetime Director DIN: 02926064

Date: February 13, 2023

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Date: 13.02.2023 Place: Thane